



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ४९]

गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आश्विन १९-२५, शके १९४०

[पृष्ठे १३४, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

	पृष्ठे		पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	नाही.	भाग एक-अ.-(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त), केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.	१-१५
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-१३४		

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र.१४०६.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक-अ.का.-भूसं-कावि-७४१-२०१८.-

ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग, क्र. संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ऐ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे. उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची गरज आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहे. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्त करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिल्या जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे.) यांचा नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धारणी यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-४७-२०१७-२०१८, मौजा ढाकरमल, तालुका धारणी, जिल्हा अमरावती.

अ.क्र.	भूमापन क्र. किंवा गट क्र. (सं.मो.प्रमाणे चालता क्र.)	एकूण संपादित क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	२	० १४
२	६ अ	० १२
३	६७	० ८३
४	७० अ	० १३
५	७० ब	० १२
६	७१	० १५
७	७८ ब	० ५५
८	९२ अ	० २८
९	११७	० १२
१०	१२०	० १६
११	१२१ अ	० १६
१२	१२१ ब	० १४
भूसंपादनाचे एकूण क्षेत्र . .		२ ९०

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	: ढाकरमल सिंचन तलाव,
प्रकल्पकार्याचे वर्णन	: ढाकरमल सिंचन तलाव बुडीत क्षेत्राकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	: या प्रकल्पामुळे आदिवासी व डोंगराळ भागातील जमिनीस सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. यामुळे आदिवासी ग्रामस्थांचे जीवनमान उंचावून रोजगार तसेच आर्थिक प्रगती साध्य होणार आहे.

अनुसूची-तीन

बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास : सदर प्रकरणी विस्थापन होत नाही. सबब माहिती निरंक.

भाग पाडणारी कारणे.

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ अ महसूल व वन विभाग, मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.

आलेल्या अधिका-याचे पदनाम

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : निरंक

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती : निरंक

करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील

टीप : उक्त जमिनीचे आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धारणी यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

अमरावती :

दिनांक २१ ऑगस्ट २०१८

अभिजीत बांगर,

जिल्हाधिकारी, अमरावती.

भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र.१४०७.

पोलीस अधीक्षक, यांजकडून

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३६ अन्वये आदेश

क्रमांक-जिविशा-नवदुर्गा उत्सव-४४२१-२०१८.—

संपूर्ण अकोला जिल्ह्यात दिनांक १०-१०-२०१८ ते २४-१०-२०१८ पर्यंत “ नवदुर्गा ” उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक १८-१०-२०१८ रोजी विजयादशमी उत्सव व दिनांक १९-१०-२०१८ रोजी बौद्ध धर्मियांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर उत्सव काळात अकोला जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी मी, एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, अकोला मला मुंबई पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या कलम ३६ अन्वये अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यांचेपेक्षा वरील दर्जाचे अधिका-यांना दिनांक १०-१०-२०१८ चे ००.०१ वाजता पासून ते दिनांक २४-१०-२०१८ चे २४-०० वाजता पर्यंत खालील अधिकार प्रदान करीत आहे.

१. रस्त्यावरून जाणा-या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणूक कशी असावी ? या विषयी निर्देश देणे.
२. मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे.
३. अशा कोणत्याही मिरवणूका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे.
४. सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे.
५. कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, शिट्ट्या व इतर कर्कश वाद्या वाजविणे वगैरे बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
६. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथीगृहाच्या) जागेत, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे.
७. सक्षम अधिका-यांनी ह्या अधिनियमांचे कलमे ३३, ३६, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.

वरील आदेशाचे कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

अकोला :
दिनांक २९ सप्टेंबर २०१८.

एम. राकेश कलासागर,
पोलीस अधीक्षक, अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४०८.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.-				हे. आर
प्रकटन-३			२७७	० ४४
क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—			२७६	१ ४८
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमीनाधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;		उजवे-२	३१० ३११ २८१ २८० २७९ २७८ ३१२ ३४० ३४१ ३३९ ३३८ ३४७ ३४६ ३४२ ३४३ ३४४ ३३२	३ ८२ १ ७० १ ३८ ० १६ ० १७ ० १० ० ०४ ३ ३९ १ ६५ ० ६१ २ ६५ ० ८४ १ ३७ ० ३९ १ ६२ १ ४६ ० ४५ ३ २७
त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.				
या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरणे राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.				
अनुसूची				
सिंचन प्रकल्पाचे नाव —वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जिल्हा अकोला				
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : साध्वी चंपामाता पाणी वापर संस्था, माळेगाव (बाजार), ता. तेल्हारा, जि. अकोला.			एकूण . .	२१ २५
विमोचक क्रमांक	वितरीका/कालवा/मुख्य कालवा/शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार, स.नं./गट नं. वार क्षेत्र	उजवे-३	
(१)	(२)	सर्व्हे नं./गट नं. क्षेत्र हे. आर	२९२ ३०९ ३०८ ३०७ ३०६ ३१३ ३१४ ३१५ ३३७ ३३६ ३३५	० ४६ ० ५२ १ १२ ० १८ १ ०८ १ २५ १ ३३ ३ ५८ ३ ५६ १ ५२ १ ०६
माळेगाव(बाजार)				
शाखा कालवा	उजवा १	२८५	० ६६	
लघुपाट क्र. १०		२८१	० २४	
		२८०	० २७	
		२७९	० २८	
		२७८	० ४५	

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		३३४	० ५०			३१९	० ८६
		३३३	० ८७			२९८	१ ९६
		३३१	१ ५८			३०२	२ १२
		३२०	० १०			३०३	१ ६०
						३०४	१ ०२
		एकूण . .	१८ ७१			एकूण . .	२२ ४१
उजवे-४	३२६	२ ०४		उजवे-६	४३४	० ५२	
	३२७	१ २८			४३७	० ८४	
	३२८	१ ५७			४३८	१ ३५	
	३१८	१ ६१			४३९	० ७५	
	३१६	१ ४१			४३५	० २४	
	३१५	३ ८१			४४०	० ७८	
	३०५	१ ८१			४४१	० ५२	
	३०४	० २७			४४३	० ३१	
	३३७	० ६३			४२३	१ ४३	
	३०७	० ७६			४२२	१ १७	
	२९२	० ६२			४३२	० ०८	
	३२९	१ ८५					
	३०६	० ४३			एकूण . .	७ ९९	
	३३०	३ ३७					
	२९३	० १५					
	३९४	० ६२					
		एकूण . .	२२ २३				
उजवे-५	२९४	० ८०		उजवे-७	२	४ ८०	
	३०५	० ६४			३	० ६८	
	३०१	२ २१			४	० ९६	
	३००	१ १७			५	४ ७३	
	२९९	१ ०७			६	२ ०६	
	२९६	१ १३			७	३ ७०	
	२९७	१ ९८			११	० २०	
	३२१	१ २३			१३	० ८५	
	३२३	० ७४			१४	१ ५२	
	३२४	१ ४५			१५	१ १७	
	३२५	१ ७१			१६	३ ३८	
	३२०	० ७२			३२	० २८	
					एकूण . .	२४ ३३	

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
	उजवे-८	१	१ २५		डावे-२	४३४	० ४६
		२९	२ ०८			४३७	० ०८
		३०	० ५२			४३५	१ ०५
		३१	० ५०			४३६	१ १५
		३२	० ४५			४५०	१ १०
		३३	१ ३२			४५१	० ०९
		३४	० ७५			४४९	० ८५
		३५	० ७२			४५७	० ३६
		३६	० २५			४५८	० २८
		३७	० ७५			४५९	० १६
		४०	० २८			४६०	० २०
		४१	० ३६			४५५	० ४४
		४५	१ ९५			४६२	० ३२
		४४	० २७			४६३	० १७
		५९	१ १२			४६४	० १९
		६१	१ १२			४६५	० १९
		५८	० ५२			४४८	० २७
		५७	० ६६			४४७	० २७
		५५	० ६०			४४६	२ ००
						४६१	० २८
		एकूण . .	१५ ४७			एकूण . .	९ ९१
		मालेगाव(बाजार)				मालेगाव	
	डावे-१	२९५	१ ७०		डावे-३	४५०	० ३७
		२९३	० ६०			४४९	० ३९
		२९४	० २७			४४८	० २२
		२९६	२ ०६			४४२	० ९८
		१३१	२ २६			४४१	० ७९
		१३०	२ ३०			४४३	२ ९६
		१२९	१ ४६			४४४	० ९३
		१२३	१ ०३			४४५	१ ४०
		१२४	० ६६			४४६	३ ३१
		१२८	० ९०			४६८	१ ९७
		१२७	० ५९			४६९	१ ३७
		१२६	० ९२			४४७	० ११
		एकूण . .	१४ ७५			एकूण . .	१४ ८०

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			प्रिप्रि			४०	० ४२
	डावे-४	७	० ७३			४३	१ ४७
		८	१ २०			४५	२ १५
		९	२ १०			४६	० ६०
		१०	१ ८०			४८	० ४२
		११	१ ६०			४९	० ६७
		१२	८ ३५			५०	४ ७७
		१३	२ ४१			२१	१ ०५
			एकूण . .			एकूण . .	१७ ९६
	डावे-५	१७	६ २९		पुच्छ	६७	२ ३०
		१६	३ ६०			६९	४ २०
		१२	० ९०			६८	२ ६८
		१८	० ४७			७०	१ ४५
			एकूण . .			७१	२ २४
			११ २६			७३	४ ०९
	डावे-६	२९	० ७०			७२	१ १७
		२८	१ ३८			५४	१ ३०
		२७	० ९०			८८	१ ६०
		२६	० ७९			८७	५ ६०
		२५	० ५०			एकूण . .	२६ ६३
		२४	० ७९				
		२३	० ४४			माळेगाव	
		२२	१ ०३	शाखा कालवा	उजवे-१	२६६	० २३
		२१	३ ००	उपलघूपाट क्र. १		२६७	० ४६
		२०	४ ८९			२६८	० ६१
		१९	२ ७९			२६९	० ४०
		३४	० ७०			२७०	० ५८
		३५	० ०८			२७१	० ९३
		३७	० ०७			२७२	० ७०
			एकूण . .			३५९	० ८१
			१८ ०६			३५८	१ ९६
	डावे-७	३४	० ८४			३६१	० ६८
		३५	२ ३१			३६०	० १९
		३६	१ २५			३६३	१ १६
		३७	० २१			३६२	० ६२
		३८	१ ८०			३६४	१ ०१
						३६५	१ १९

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		३६६	१ २६			४१३	० १५
		३७१	१ ३८			४१४	० ५४
		३०	१ ४७			४१९	० ३२
		२९	१ ०२			४२०	१ ५३
		२८	१ ५७			४२१	० ०८
		२७	० ५८			४२४	० २१
		१६	१ ४४			४२७	० ८३
						४०८	० १९
		एकूण . .	२० २५			४०७	० ०६
						४०५	० २९
	पुच्छ	२७३	२ ४९			४२६	० ०५
		२७४	१ ०५				
		२७५	१ ३३			एकूण . .	७ ३६
		३५७	१ ४१				
		३५६	१ ४५				
		३५५	० ४०		डावे-१	४०६	० ८७
		३५४	० १७			४०७	० ६५
		३५३	० ९९			४०८	० ३८
		३५२	० ९९			४३२	० ६६
		३५१	० ४०			४३१	२ १६
		३५०	२ ८६			४३०	० ४२
		३४९	१ २१			४२९	० ४३
		३४८	१ ४२			४२८	० ८१
		३४५	६ ३५			४२६	० ५१
		३६६	१ ३९			४२५	० ९७
		३६७	० ८५			४२४	१ ४५
		३६८	१ ३५			४२३	१ ५०
		३६९	१ ९४			४२२	० ५६
		३७०	१ ३६			४२१	० ९६
		३७१	० ७१				
						एकूण . .	१२ ३३
		एकूण . .	३० १२				
							पिंप्रि
		मालेगांव			पुच्छ	३३०	२ ९८
शाखा कालवा	उजवे-१	४०६	१ १५			३३१	४ ६२
उपलघुपाट क्र. २		४०९	१ ००			३३२	३ ००
		४१०	० ३८				
		४११	० ३१			एकूण . .	१० ६०
		४१२	० २७				

Notification-III

No. 5764-TB-4--Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Secs. 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 ;

Now therefore, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of Concerned *Gram Panchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places ;

Now, therefore, I, C.V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder for occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any Person affected by the notification or part thereof, may with in 30 days from the date of publication of this notification in the Official Gazette, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of Project –Wan Project, Tq. Telhara,
Dist. Akola

Name and Address of the WUAs : Sadhvi Campa
Mata WUA, Malegaon (Bajar), Tq. Telhara,
Distt. Akola

Offtake Distributory/ Village wise Survey/
Number(s) Branch Gut No. wise Area
Canal/Main

Canal	Survey No./ Gut No.	Area
(1)	(2)	(3)
		H. A.
		Malegaon (Bajar)
Branch OR-1	285	0 66
Canal	281	0 24
Minor No. 10	280	0 27
	279	0 28
	278	0 45
	277	0 44
	276	1 48

Total . . 3 82

OR-2	310	1 70
	311	1 38
	281	0 16
	280	0 17
	279	0 10
	278	0 04
	312	3 39
	340	1 65
	341	0 61
	339	2 65
	338	0 84
	347	1 37
	346	0 39
	342	1 62
	343	1 46
	344	0 45
	332	3 27

Total . . 21 25

OR-3	292	0 46
	309	0 52
	308	1 12

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		307	0 18
		306	1 08
		313	1 25
		314	1 33
		315	3 58
		337	3 56
		336	1 52
		335	1 06
		334	0 50
		333	0 87
		331	1 58
		320	0 10
		Total . .	18 71
	OR-4	326	2 04
		327	1 28
		328	1 57
		318	1 61
		316	1 41
		315	3 81
		305	1 81
		304	0 27
		337	0 63
		307	0 76
		292	0 62
		329	1 85
		306	0 43
		330	3 37
		293	0 15
		394	0 62
		Total . .	22 23
	OR-5	294	0 80
		305	0 64
		301	2 21
		300	1 17
		299	1 07
		296	1 13
		297	1 98
		321	1 23
		323	0 74
		324	1 45
		325	1 71
		320	0 72
		319	0 86
		298	1 96
		302	2 12
		303	1 60
		304	1 02
		Total . .	22 41

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
OR-6	434		0 52	OL-1	Malegaon (Bajar)		
	437		0 84		295		1 70
	438		1 35		293		0 60
	439		0 75		294		0 27
	435		0 24		296		2 06
	440		0 78		131		2 26
	441		0 52		130		2 30
	443		0 31		129		1 46
	423		1 43		123		1 03
	422		1 17		124		0 66
	432		0 08		128		0 90
					127		0 59
					126		0 92
	Total . .		7 99				
		Pimpri				Total . .	14 75
OR-7	2		4 80	OL-2	434		0 46
	3		0 68		437		0 08
	4		0 96		435		1 05
	5		4 73		436		1 15
	6		2 06		450		1 10
	7		3 70		451		0 09
	11		0 20		449		0 85
	13		0 85		457		0 36
	14		1 52		458		0 28
	15		1 17		459		0 16
	16		3 38		460		0 20
	32		0 28		455		0 44
					462		0 32
	Total . .		24 33		463		0 17
					464		0 19
OR-8	1		1 25	OL-3	465		0 19
	29		2 08		448		0 27
	30		0 52		447		0 27
	31		0 50		446		2 00
	32		0 45		461		0 28
	33		1 32				
	34		0 75		Total . .		9 91
	35		0 72				
	36		0 25		450		0 37
	37		0 75		449		0 39
	40		0 28		448		0 22
	41		0 36		442		0 98
	45		1 95		441		0 79
	44		0 27		443		2 96
	59		1 12		444		0 93
	61		1 12		445		1 40
	58		0 52		446		3 31
	57		0 66		468		1 97
	55		0 60		469		1 37
					447		0 11
	Total . .		15 47		Total . .		14 80

SCHEDULE— <i>Contd.</i>				SCHEDULE— <i>Contd.</i>			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		Pimpri			Tail	67	2 30
OL-4	7	0 73				69	4 20
	8	1 20				68	2 68
	9	2 10				70	1 45
	10	1 80				71	2 24
	11	1 60				73	4 09
	12	8 35				72	1 17
	13	2 41				54	1 30
						88	1 60
	Total . .	18 19				87	5 60
OL-5	17	6 29				Total . .	26 63
	16	3 60					
	12	0 90		Branch	OR-1	Malegaon	
	18	0 47		Canal Sub-		266	0 23
				Minor No. 1		267	0 46
	Total . .	11 26				268	0 61
						269	0 40
OL-6	29	0 70				270	0 58
	28	1 38				271	0 93
	27	0 90				272	0 70
	26	0 79				359	0 81
	25	0 50				358	1 96
	24	0 79				361	0 68
	23	0 44				360	0 19
	22	1 03				363	1 16
	21	3 00				362	0 62
	20	4 89				364	1 01
	19	2 79				365	1 19
	34	0 70				366	1 26
	35	0 08				371	1 38
	37	0 07				30	1 47
						29	1 02
	Total . .	18 06				28	1 57
						27	0 58
OL-7	34	0 84				16	1 44
	35	2 31				Total . .	20 25
	36	1 25					
	37	0 21			Tail	273	2 49
	38	1 80				274	1 05
	40	0 42				275	1 33
	43	1 47				357	1 41
	45	2 15				356	1 45
	46	0 60				355	0 40
	48	0 42				354	0 17
	49	0 67				353	0 99
	50	4 77				352	0 99
	21	1 05				351	0 40
						350	2 86
	Total . .	17 96				349	1 21
						348	1 42
						345	6 35

SCHEDULE— <i>Contd.</i>				SCHEDULE— <i>Contd.</i>			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		366	1 39	Branch	OR-1	45	0 85
		367	0 85	Canal Sub-		61	1 60
		368	1 35	Minor No. 3		60	0 35
		369	1 94			57	0 45
		370	1 36			59	1 12
		371	0 71			58	1 44
						56	2 25
	Total . .		30 12			55	2 20
						51	0 65
Branch	OR-1	406	1 15			53	1 10
Canal Sub-		409	1 00			54	2 75
Minor No. 2		410	0 38			74	1 24
		411	0 31			78	0 50
		412	0 27			79	1 60
		413	0 15			81	1 15
		414	0 54			73	2 25
		419	0 32			80	0 30
		420	1 53				
		421	0 08			Total . .	21 80
		424	0 21		OL-1	45	1 76
		427	0 83			46	0 25
		408	0 19			47	1 07
		407	0 06			48	0 98
		405	0 29			51	3 84
		426	0 05			52	6 36
						53	1 15
	Total . .		7 36			75	0 73
						74	0 77
	OL-1	406	0 87			77	1 21
		407	0 65			76	3 07
		408	0 38			78	0 31
		432	0 66			79	2 18
		431	2 16			81	0 80
		430	0 42			57	1 00
		429	0 43				
		428	0 81			Total . .	25 48
		426	0 51		Tail	82	1 75
		425	0 97			83	1 20
		424	1 45			84	1 66
		423	1 50			85	1 68
		422	0 56			76	2 80
		421	0 96				
						Total . .	9 09
		Total . .	12 33				
	Pimpri				Total Area of Water Users Association . .		404 80
Tail		330	2 98				
		331	4 62				
		332	3 00				
	Total . .		10 60	Akola :	C. V. WAKODE,		
				The 28th August	Executive Engineer,		
				2018.	Akola Irrigation Division,		
					Akola.		

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४१०.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.-				हे. आर
प्रकटन-३				
क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—			६४	१ ९०
			६५	३ ८२
			५९	० ७०
			एकूण . .	१४ ८५
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.	उजवा-७		१४५	६ १३
			१४२	६ २३
			१४१	७ ०९
			१४०	१ १८
			१३९	० ७४
			१३८	० ३७
			१३७	० ३७
			१३६	० ९७
			१३५	२ २१
			१३४	० ७५
			१३०	१ ६९
			एकूण . .	२७ ७३
त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकावर व भोगवटधारकावर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.	उजवा-८		९६	१ ६०
			९५	० ०४
			९९	० ०८
			९७	० ४०
			९८	० ४०
			१०३	० ७४
			१०४	० ५६
			१०२	० ०६
			१०५	० २४
			१०८	० १५
			१०९	१ ५५
			११०	१ ४१
			१११	१ १८
			११२	१ ४६
			११४	३ ६४
			११५	४ ७८
			११७	१ २१
			११८	० २१
			११९	० २०
			१२०	० ६०
या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.				
अनुसूची				
सिंचन प्रकल्पाचे नाव —वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जिल्हा अकोला.				
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : श्री. प्रभुरामचंद्र पाणी वापर संस्था, माळेगांव बाजार, ता. तेल्हारा, जि. अकोला.				
विमोचक क्रमांक	वितरीका/कालवा/मुख्य कालवा/शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार, स.नं./गट नं. वार क्षेत्र		
		सर्व्हे नं./गट नं.	क्षेत्र	
(१)	(२)	(३)	(४)	हे. आर
चांगलवाडी				
उजवा-६	माळेगाव	५७	० २३	
	वितरीका	५८	५ ००	
		६१	० ८०	
		६६	२ ४०	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		१२१	० ४३			१९	० १५
		१२२	० ८०			२०	१ ४७
		८	० ३४			२१	० ६०
		७	१ ०३			२२	० ४२
		६	० १९			२३	० ८२
		१	० १७			२५	० ४२
		५	० ११			२६	० ६०
		४	० २५			२७	१ ०५
		३	० २५			५४८	० १०
		२	० ४३			५४९	० १५
						५५०	० १७
		एकूण . .	२४ ५१			५५२	० ०५
						५५३	० ३०
						५५४	१ ८३
उजवा-१	मालेगांव वितरीका	८७	२ ४२			५४३	० ७०
	वरील उपलघुपाट ३	८८	१ १२			५४१	० ०१
		८९	० ५३			५४५	० ०७
		९३	१ ४८			५४६	० २३
		९४	० ६०			५४७	० ३१
		१०१	० ५०			५३५	० ३०
		७२	० ९०			५३६	० ३१
		७३	० ८२			५३७	० १८
		७४	१ ०६			५३८	० २५
		७५	१ २०			५३९	० ६३
		७६	० ९६			५४०	० १८
		एकूण . .	११ ५९			एकूण . .	१८ ७८
उजवा-२		५१	१ ०५			चांगलवाडी	
		५०	० ७०	डावा-१		४५	१२ ००
		४७	० २६			४४	१ ७७
		४५	० ३३			३९	४ ६३
		४०	० ४२			४०	६ ३०
		९	० ४०			४१	११ ००
		१०	० ४७			एकूण . .	३५ ७०
		११	० ५६			माळेगांव	
		१२	० ४०			७८	१ ३०
		१३	० ७५	डावा-२		७७	३ ०८
		१४	० ७२			७६	० ८४
		१५	० ८६			७१	७ ५०
		१८	० ५६				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		७०	३ ४२			४७	० ९०
		६९	४ ७०			४५	० ४८
		६८	१ ००			४०	१ ५०
		६७	१ २०			३९	३ २०
						३८	३ २९
		एकूण . .	२३ ०४			३७	२ ९३
						३६	३ ९०
डावा-३		६५	१ ४०			१४	२ ५०
		६६	२ ०८			१६	० ८६
		६७	१ २०			१७	० ८०
		६८	१ ००			१८	१ २०
		६३	० ४८			१९	० ४०
		६२	० ६०			२०	३ ९०
		६१	० ८०			२१	१ ७०
		५९	१ ५६			२२	१ ४०
		५८	१ २०			२३	१ ६०
		५७	१ २२			२४	१ ७६
		५६	१ २६			२५	१ २०
		५५	१ १०			२६	१ ४०
		५४	३ ६५			२८	० ६०
		५३	३ ११			३२	० २२
		५२	३ ९९			३३	० २०
		४९	१ ६३			३४	० २०
		५०	१ ९०			३५	० २०
		४८	० ९०				
		४७	० ९०			एकूण . .	४३ २३
		४६	० ९२				
		४५	० ४०	डावा-५		५२९	१ ३०
		४४	० ४७			५३०	१ २०
		४०	१ ५०			५२८	१ ४०
		४१	० ६९			५२७	१ ४०
		४२	० ७०			५२४	० २४
		४३	० ६६			५२५	० २०
		३९	३ २०			५२६	१ २४
		३८	३ २०			५११	० ९०
						५१०	० ५०
		एकूण . .	४१ ७२			५०९	० ७३
						५०७	० ७६
डावा-४		५९	१ ५०			५०८	१ ७०
		६०	१ ७०			५१२	२ १५
		५१	१ ७९			५१३	२ ८०
		५०	१ ९०				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
टेल		५०५	१ १५	उजवा-१		५१५	२ ००
		५०६	२ ४६			५१६	० ८४
		४९७	२ ७०			५१७	० ५२
		४९६	१ ५३			५१८	१ ३१
		४९४	२ २६			५१९	० ७०
		४९५	१ ५५			५२०	१ २९
						५२१	२ २०
						५२२	१ ७०
		एकूण . .	२८ १७			५३२	० ०५
						५३३	० ०५
		४९७	२ ७०	टेल		५४९	० १५
		४९३	१ ५२			५३९	० ६३
		४९२	१ ५१			५३८	० २५
		५०४	० ४३			५३७	० १८
		४९८	१ ४०			५३५	० ३१
		४९०	० ९०				
		४९१	० ६०			एकूण . .	१२ १८
		४८८	० ३३				
		४८९	० ३२			५०१	० ९५
		४८७	० २२			५०२	१ ६२
		४७८	२ ६५			५००	० ४५
		४८६	३ ४४			४७०	३ ४०
		४८५	२ ५०			४९९	० ६४
		४८४	० ६९			४९८	१ ४०
		४८३	२ २५			४९०	० ९०
		४८२	० ४६			४६९	१ ०७
		४८१	४ ३४			४७१	२ ७०
		४८०	१ २०			४७२	३ १६
		४७९	१ ३०			४७३	१ ४१
		एकूण . .	२८ ७६			४७४	१ ४१
डावा-१	माळेगांव वितरीका	५२२	१ ५०	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		४७५	२ ५०
	वरील उपलघुपाट ३/१	५१३	२ ००			४७६	४ ९०
		५२८	१ ५०			४७७	२ १०
		५२३	१ १०			एकूण . .	२८ ६१
		५१४	० ८१				
		५०३	१ ७२			३५३	००
		५०५	१ १०				
		५१३	२ ८०				
		५२५	० ८०				
		५२४	० ८०				
		एकूण . .	१४ १३				

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

चि. वि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४११.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER				(1)	(2)	(3)	(4)
MMISF ACT, 2005.							H. A.
Notification-III						65	3 82
No. 5764-TB-4--Notification-3-2018.—						59	0 70
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Secs. 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005.						Total . .	14 85
							Malegaon
And whereas, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of Concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places ;				OR-7		145	6 13
						142	6 23
						141	7 09
						140	1 18
						139	0 74
						138	0 37
						137	0 37
						136	0 97
						135	2 21
						134	0 75
Now, therefore, I, C.V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declare that No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder for occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.				OR-8		130	1 69
						Total . .	27 73
						96	1 60
						95	0 04
						99	0 08
						97	0 40
						98	0 40
						103	0 74
						104	0 56
						102	0 06
SCHEDULE						105	0 24
Name of the Project –Wan Project, Tq. Telhara, Distt. Akola.						108	0 15
Name of WUA's : Prabhu Ramchandra WUA Malegaon Bazar, Tq. Telhara, Distt. Akola.						109	1 55
Off take Distributory/ Villagewise Survey						110	1 41
Number(s) Branch No./Gut No. wise Area						111	1 18
Canal/Main						112	1 46
Canal Survey No./ Gut No.						114	3 64
(1)	(2)	(3)	(4)			115	4 78
						117	1 21
						118	0 21
OR-6 Malegaon						119	0 20
Minor						120	0 60
						121	0 43
						122	0 80

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		8	0 34			22	0 42
		7	1 03			23	0 82
		6	0 19			25	0 42
		1	0 17			26	0 60
		5	0 11			27	1 05
		4	0 25			548	0 10
		3	0 25			549	0 15
		2	0 43			550	0 17
						552	0 05
		Total . .	24 51			553	0 30
						554	1 83
OR-1	Malegaon	87	2 42			543	0 70
	Minor 3	88	1 12			541	0 01
		89	0 53			545	0 07
		93	1 48			546	0 23
		94	0 60			547	0 31
		101	0 50			535	0 30
		72	0 90			536	0 31
		73	0 82			537	0 18
		74	1 06			538	0 25
		75	1 20			539	0 63
		76	0 96			540	0 18
		Total . .	11 59			Total . .	18 78
OR-2	Malegaon	51	1 05			Changalvadi	
	Minor 3	50	0 70	OL-1	Malegaon	45	12 00
		47	0 26		Minor	44	1 77
		45	0 33			39	4 63
		40	0 42			40	6 30
		9	0 40			41	11 00
		10	0 47				
		11	0 56			Total . .	35 70
		12	0 40				
		13	0 75			Malegaon	
		14	0 72	OL-2	Malegaon	78	1 30
		15	0 86		Minor 3	77	3 08
		18	0 56			76	0 84
		19	0 15			71	7 50
		20	1 47			70	3 42
		21	0 60			69	4 70

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		68	1 00			45	0 48
		67	1 20			40	1 50
			—			39	3 20
		Total . .	23 04			38	3 29
			—			37	2 93
OR-3		65	1 40			36	3 90
		66	2 08			14	2 50
		67	1 20			16	0 86
		68	1 00			17	0 80
		63	0 48			18	1 20
		62	0 60			19	0 40
		61	0 80			20	3 90
		59	1 56			21	1 70
		58	1 20			22	1 40
		57	1 22			23	1 60
		56	1 26			24	1 76
		55	1 10			25	1 20
		54	3 65			26	1 40
		53	3 11			28	0 60
		52	3 99			32	0 22
		49	1 63			33	0 20
		50	1 90			34	0 20
		48	0 90			35	0 20
		47	0 90				—
		46	0 92			Total . .	43 23
		45	0 40				—
		44	0 47	OL-5		529	1 30
		40	1 50			530	1 20
		41	0 69			528	1 40
		42	0 70			527	1 40
		43	0 66			524	0 24
		39	3 20			525	0 20
		38	3 20			526	1 24
			—			511	0 90
		Total . .	41 72			510	0 50
			—			509	0 73
OL-4		59	1 50			507	0 76
		60	1 70			508	1 70
		51	1 79			512	2 15
		50	1 90			513	2 80
		47	0 90			505	1 15

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		506	2 46	OR-1		515	2 00
		497	2 70			516	0 84
		496	1 53			517	0 52
		494	2 26			518	1 31
		495	1 55			519	0 70
						520	1 29
		Total . .	28 17			521	2 20
						522	1 70
Tail		497	2 70			532	0 05
		493	1 52			533	0 05
		492	1 51			549	0 15
		504	0 43			539	0 63
		498	1 40			538	0 25
		490	0 90			537	0 18
		491	0 60			535	0 31
		488	0 33				
		489	0 32			Total . .	12 18
		487	0 22				
		478	2 65	Tail		501	0 95
		486	3 44			502	1 62
		485	2 50			500	0 45
		484	0 69			470	3 40
		483	2 25			499	0 64
		482	0 46			498	1 40
		481	4 34			490	0 90
		480	1 20			469	1 07
		479	1 30			471	2 70
						472	3 16
		Total . .	28 76			473	1 41
						474	1 41
OL-1	Malegaon	522	1 50			475	2 50
	Minor 3/1	513	2 00			476	4 90
		528	1 50			477	2 10
		523	1 10				
		514	0 81			Total . .	28 61
		503	1 72				
		505	1 10			Total . .	353 00
		513	2 80				
		525	0 80				
		524	0 80				
		Total . .	14 13				

Akola :

Dated the 28th August 2018.

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
डायरेक्ट आऊटलेट	डिओएल-८	११३	० ९०			१४२	१० ९७
		११६	० ५८			१४२	
		११९	१ १२			१४२	
		११८	१ ००			१४२	
		१२०	१ ८८			१३९	० ६६
		१२०				१४०	० २५
		१२१	० ६३			१४१	० ७४
		१२२	२ ५५			१५८	१ १२
		१२२				१५२	२ ५०
		१२२				१५२	
		१२७	० ७०			१५२	
		११४	१ २५			१५२	
		११५	० १५			१५२	० ७३
		११७	० ४०			१५०	
		१२३	० ८१			१५०	० ७३
		१२९	२ ५२			९२	० ४५
		१३०	० ९८			१४४	० ३१
		१३१	० ९०			१४५	० ३९
		१३२	० ९६			१४६	१ ३९
		१३३	१ ००			१४७	० ६४
		१४७	० १८			१४८	० ८१
		१४८	० ४१			१४९	० ६०
		१४९	० ६०			१४३	१ ५०
		१५१	० ९३			१४३	
		१५२	१ ००			१३८	१ ८६
		१५३	० ७३			१३८	
		१५४	० ७३			१३८	
		१५५	१ ३४			१३७	० ४५
		१५६	० ९३			१३७	
		१५७	० ९०			१३६	० ५५
		१२८	० १८			१३६	
		१७०	० १८			१३६	
		१७१	० ०७			१३५	१ ०५
		१७२	० १२			१५३	० ४५
						१३९	० ८५
				एकूण . .	२६ ६३		
डायरेक्ट आऊटलेट	डिओएल-९	१५९	१ ११	मायनर-९	ओआर-१	९६	४ ८६
		१६०	३ २४			९६	
		१६०				९६	
		१६१				० ९१	

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		८५	५ २५			१०	० १४
		३९	२ ६३			९	० ९३
		३८				८	० ९०
		३८					
		३८	३ ०४			एकूण . .	३८ ७९
		३८					
		३८		मायनर-९	ओआर-२	१३३	
		३८				१३३	० ७२
		३७	२ ४१			१३४	
		३६	१ ७०			१३५	० ४०
		३३				१३६	
		३३	१ ४३			१३६	० २५
		३२	० ८२			१३६	
		३१	० ९०			१००	० २२
		२९	० २५			९९	० ३३
		३०	० ४५			९८	० ४०
		३४	० ५५			९७	० ५०
		२७	० ५०			९६	
		३५	० ४५			९६	
		४०	० ४५			९६	२ ८०
		४१	० १२			९६	
		४२	० २६			९५	१ २१
		४३	० ३५			९३	० ०८
		४४	० ३७			९०	० ६०
		५७	० ५१			९१	
		५८	० २७			९१	१ ८५
		२३	० १०			८९	
		२२	० ९०			८९	० ६३
		२१	० २२			८८	० २५
		२०				८७	
		२०	० १८			८७	४ ०२
		१९				८७	
		१९	१ ७०			८७	
		१८	० ७५			८६	
		१७	० ४६			८६	६ ९०
		१६	० ०८			८६	
		१५				८५	३ १०
		१५	१ ००			७२	१ ३६
		१५				७२	
		१५	० ६०			७१	१ ९५
		१४	० ९७			७१	
		१३	० ६३			९४	० ७१
		१२	० २५				
		११	१ ४१			एकूण . .	२८ २८

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
मायनर-९	ओ.टी.	२	१ ४९			७०	० ३८
		३	० ८२			७१	१ ७०
		४	१ ४२			७१	० ४१
		५	१ ०२			७३	० २१
		५				७४	० २५
		६	० १६			७५	० ४०
		७	४ ३५			७६	० ३६
		७				७७	० ३८
		७				७८	० ४१
		७				७८	
		४५	२ ५०			७९	० ४३
		४७	० ५७			८०	० ४६
		४८	० ३०			८१	१ २२
		४९	० १९			८२	० ३८
		५०	० २०			८३	० ७६
		५१	० ४१			८४	१ १३
		५२	० ७२			८५	१ ४२
		५३	० ७२			एकूण . . ३६ ९५	
		५३					
		५४	१ ००			पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . २०५ ७४	
		५४					
		५५	० २४			चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला.	
		५६	१ ४२				
		५६		अकोला :			
		५६		दिनांक २८ ऑगस्ट २०१८.			
		५९					
		६०	० २३				
		६१	२ ८०				
		६३	० ७५				
		६४	० २२				
		६२	२ ८९				
		६२					
		६२					
		६२					
		६२					
		६५	० २६				
		६५					
		६६	० ५५				
		६६					
		६६					
		६७	० ३८				
		६८	० ४१				
		६९	० ४०				

भाग १ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४१३.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT 2005.

NOTIFICATION-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

Now, therefore I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declared that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of the Project :-Wan Project, Paturda,
Tq. Telhara, Distt. Akola.

Name of the WUA :-Adarsha Water User's
Association, Paturda, Tq. Telhara, Distt. Akola.

Off take Number(s)	Distributory/ Branch canal/Main canal	Villagewise Survey No./ Gut No. wise area	
		Survey No./ Gut No.	Area
(1)	(2)	(3)	(4) H.A.
		Paturda	
Direct Outlet	DOR-14	96	0 50
		96	
		96	
		96	
		97	0 50
		98	0 55
		99	0 65
		100	0 70
		101	1 40
		102	0 59
		103	1 23
		104	0 73
		105	0 66
		106	0 32
		107	0 44
		108	1 00
		108	
		109	0 35
		110	0 25
		111	0 25
		115	0 25
		117	0 75
		117	
		133	0 35
		133	
		134	0 25
		84	1 28
		85	9 70
Total . .			22 70

SCHEDULE-Contd.

(1)	(2)	(3)	(4) H. A
DOL-7	112] 2 10	0 95
	123] 3 05	1 74
	124] 0 50	1 21
	125] 6 44	1 45
	126] 0 60	0 82
	127] 18 86	0 90
	128] 0 58	1 12
DOL-8	113] 1 00	1 88
	120] 0 63	2 55
	121] 0 70	1 25
	122] 0 15	0 40
	123] 0 81	2 52
	129] 0 98	0 90
	130] 0 96	1 00
	131] 0 18	0 41
	132] 0 60	0 93
	133] 1 00	0 73
	147] 0 73	1 34
	148] 0 93	0 90
	149] 0 18	0 18
	151] 0 18	0 18
	152] 0 18	0 18
	153] 0 18	0 18
	154] 0 18	0 18
	155] 0 18	0 18
	156] 0 18	0 18
	157] 0 18	0 18
	128] 0 18	0 18
	170] 0 18	0 18

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
		171	0 07			38	
		172	0 12			38	
						38	3 04
		Total . .	26 63			38	
						38	
	DOL-9	159	1 11			37	2 41
		160				36	1 70
		160	3 24			33	
		160				33	1 43
		161	0 91			32	0 82
		142				31	0 90
		142	10 97			29	0 25
		142				30	0 45
		142				34	0 55
		139	0 66			27	0 50
		140	0 25			35	0 45
		141	0 74			40	0 45
		158	1 12			41	0 12
		152				42	0 26
		152				43	0 35
		152	2 50			44	0 37
		152				57	0 51
		152				58	0 27
		150	0 73			23	0 10
		150				22	0 90
		92	0 45			21	0 22
		144	0 31			20	
		145	0 39			20	0 18
		146	1 39			19	1 70
		147	0 64			19	
		148	0 81			18	0 75
		149	0 60			17	0 46
		143				16	0 08
		143	1 50			15	
		138				15	1 00
		138	1 86			15	
		138				15	0 60
		137	0 45			14	0 97
		137				13	0 63
		136				12	0 25
		136	0 55			11	1 41
		136				10	0 14
		135	1 05			9	0 93
		153	0 45			8	0 90
		139	0 85				
		Total . .	33 53			Total . .	38 79
Minor-9	OR-1	96		OR-2		133	
		96	4 86			133	0 72
		96				134	
		96				135	0 40
		85	5 25			136	
		39	2 63			136	0 25
						136	

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
		100	0 22			55	0 24
		99	0 33			56	1 42
		98	0 40			56	
		97	0 50			56	
		96	2 80			59	0 23
		96				60	0 23
		96				61	2 80
		96				63	0 75
		96				64	0 22
		95	1 21			62	2 89
		93	0 08			62	
		90	0 60			62	
		91	1 85			62	
		91	0 63			62	0 26
		89				65	
		89	0 25			65	0 55
		88				66	
		87	4 02			66	
		87				66	
		87				67	0 38
		86				68	0 41
		86	6 90			69	0 40
		86				70	0 38
		86				71	1 70
		85				71	0 41
		72	1 36			73	0 21
		72	1 95			74	0 25
		71				75	0 40
		71	0 71			76	0 36
		94				77	0 38
		Total . .	28 28			78	0 41
						78	0 43
		2	1 49			79	
		3	0 82			80	0 46
		4	1 42			81	1 22
		5	1 02			82	0 38
		5				83	0 76
		6	0 16			84	1 13
		7	4 35			85	1 42
		7				Total . .	36 95
		7					
		7					
		45	2 50			Total Area of WUA . .	205 74
		47	0 57				
		48	0 30				
		49	0 19				
		50	0 20				
		51	0 41				
		52	0 72				
		53	0 72				
		53					
		54	1 00				
		54					

OT

Akola :
Dated the 28th August 2018.

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		२४९	० १०		ओएल-१	२१८	
		२४९	० १०			२१८	४ ४३
		२४९	० २०			२१८	
		२३७	० ३१			२१८	
		२३७	० ७१			२००	३ ४६
						२००	
		एकूण . .	३३ २५			१६२	३ २४
						१६२	
		पातुर्डा खुर्द				१६३	२ ५०
टेल मायनर	ओ आर-२	२१७	१ ८१			१६४	१ ००
		२१७	० १८			१६५	० ७०
		२१७	० ८१			१६६	० ०५
		२१७	० ६४			१९९	
		२१७	० ४०			१९९	२ ३५
		२१७	० ४०			१९९	
		२३९	० ८३			१९९	
		२४०	१ ६१			२०१	० ६०
		२४०	१ ६०			२०१	
		२४०	० ८२			२०१	
		२४१	२ ५०			१९८	३ ४५
		२४२	१ ००			१९८	
		२४२	१ ००				
		२४२	१ ८०			एकूण . .	२१ ७८
		२४२	० ४०				
		२४२	१ ००			ओ एल-२	० ८१
		२४२	१ ००			२१६	० ८१
		२५१	१ २५			२१६	० ९९
		२५२				२०२	१ ३७
		२५२	० ४०			२०३	० ४०
		२५२				२०३	० ८२
		२५२				२०३	० ८४
		२५०				२०३	० ८४
		२५०	० ६५			२०३	१ ६४
		२५०				२०४	१ ९०
		२५०				२०५	१ ००
		२५०				२०५	० २०
		२४७	० ८०			२०५	१ ००
		२४८	० २४			२०५	१ ००
		२४९				२०५	२ ००
		२४९					
		२४९					
		२४९	१ २०				
		२४९					
		२४९					
		२४९					
		एकूण . .	२२ ३४				

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

भाग १ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४१५.

SCHEDULE-Contd.

BY EXECUTIVE ENGINEER		(1)	(2)	(3)	(4)
MMISF ACT, 2005.					H. A.
NOTIFICATION-III				222	1 48
No. 5764-TB-4-Notification-3-2018.—				222	0 41
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of concerned <i>Gram Panchayat</i> , Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.				223	1 25
				224	1 00
				224	0 25
				224	0 07
				224	0 25
				225	0 80
				226	0 17
				227	0 18
				229	0 19
				230	0 15
				219	0 15
				231	1 40
				232	0 23
				232	0 61
Now, therefore I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declared that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individuals holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.				233	1 15
				233	0 30
				233	0 30
				234	0 30
				235	0 98
				236	0 41
				240	1 05
				242	0 78
				242	1 10
				242	1 10
				242	0 10
				242	0 10
				242	0 10
				242	0 13
				243	1 19
				244	0 46
				245	0 29
				246	1 75
				246	0 41
				246	1 09
				246	0 88
SCHEDULE					
Name of the Project :- Wan Project, Tq. Telhara,					
Distt. Akola.					
Name of the WUAs :- Shetkari WUA, Paturda,					
Tq. Sangrampur, Distt.Buldana.					
Off take No.	Distributory/	Village wise Survey No./			
	Branch	Gut No. wise area			
	Canal/Main				
	Canal	Survey No.	Area		
		Gut No.			
(1)	(2)	(3)	(4)		
			H. A.		
		Paturda Khurd			
Tail Minor	OR-1	238] 4 13		
		238			
		238	0 60		
		220	2 50		
		221	0 51		

OR-2

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		204	1 90			210	0 08
		205	1 00			210	0 08
		205	0 20			210	0 08
		205	1 00			210	0 06
		205	1 00			249	0 40
		205	2 00			249	0 40
		207	1 05			249	0 60
		207	1 05			249	0 40
		207	0 05			249	0 40
		208	0 10			249	0 40
		208	0 12			249	0 10
		208	0 12			249	0 20
		208	0 12			250	0 70
		208	0 12			250	0 40
		209	0 46			250	0 55
		210	0 70			250	0 70
		210	0 70			250	0 80
		210	1 20			251	0 56
		210	1 05			252	0 85
		211	0 40			252	0 85
		211	0 40			252	0 80
		211	0 41			252	0 85
		253	0 30			252	0 85
		253	0 30			253	1 00
		253	0 26			253	0 20
		254	0 30			253	0 20
						254	0 80
		Total . .	25 67			255	1 27
						256	1 41
OT		215	1 45			256	0 86
		212	1 72			256	0 86
		213	2 01			257	1 58
		214	0 43				
		214	0 60			Total . .	31 15
		214	0 40				
		241	0 75		Total Area of WUA . .		134 19
		242	0 50				
		242	0 60				
		242	1 50				
		242	0 40				
		242	0 45				
		242	1 45				

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

Akola :
Dated the 28th August 2018.

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४१६.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.				हे. आर
			१००	० ६१
			१०१	१ २०
			१०२	० ६०
			१०३	० ५९
			१०४	० ८०
			१०५	२ २०
			१०८	२ ७०
			१०९	३ ००
			११३	० ८०
			११४	० ५०
			११५	२ १२
			११६	२ २०
			११७	० ८२
			११८	० ६०
			११९	३ २०
			१२०	१ २०
			१२१	१ २१
			१२२	१ ६०
			१२३	१ ६०
			१२४	२ ००
			१२५	२ १९
			१२६	० ३६
			१२७	१ ०३
			१२८	३ ३२

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना ३-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलमे ५,६,७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला, खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमिनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे.

त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमिनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या खाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकावर पाणीवापर संस्थेतर्फे पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव : वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला.

एकूण . . . ४४ ९१

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता : शिवशंकर पाणीवापर संस्था,

मर्यादित, हिंणणी, ता. तेल्हारा, जि. अकोला.

डावा - ६

विमोचक क्र.	वितरीका/कालवा/ मुख्य कालवा/ शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गावनिहाय स.नं./गट नं. निहाय क्षेत्र	सर्व्हे नं./गट नं. क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
			हिंणणी खुर्द
उजवा - ५	तेल्हारा वितरीका	८१	१ ०१
		९१	१ ००
		८०	१ २०
		९५	३ ३०
		९६	० ७५
		९८	० ६०
		९९	० ६०

७८	१ २१
७९	१ ७९
८०	१ ४०
९६	० ७५
९७	२ ४९
९८	० ६९
९९	० ६६
१००	० ६१
१०१	१ ३०
१०२	० ६५
१०३	० ५९
२१८	४ ००
२१९	० ८३
२२०	१ १०
२२१	१ ०५
२२२	१ १०

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
उजवा - ६		हयातपूर		डावा - १	हिंमणी ल.पा. ३	१४७	१ १५
	२३/५		१ ०३			१४९	१ २२
	२३/४		० ३७			१५०	१ २२
	२३/६		० ६७			१५१	२ ३५
		हिंमणी खुर्द				१५२	३ ७१
	२२३		२ ००			१५३	० ७२
						१५४	१ १०
		एकूण . .	२४ २९			१५५	१ ५५
						१५६	१ ७७
		हिंमणी खुर्द				१५७	१ ०८
	११९		३ २०			१५८	० ८१
	१२३		१ २१			१५९	१ ११
	१२४		२ १९			१६०	१ ०८
	१२५		२ १९			१६१	१ ०९
	१४४		० ४०			१६२	० ८७
	१४३		० ८१			१६३	१ ०८
	१४२		० ७०			१६४	२ ४५
	१४१		० ९७			१६५	२ २६
	१४०		१ ८३				
	१३९		० ३४			एकूण . .	२६ ६२
	१३२		३ ११				
उजवा - १	१३३		५ ९५			१६	१ ८५
	१३५		० २२			१७	२ ०५
	१३६		० ४५			१८	३ ३७
		हयातपूर				१९	३ २०
	२१/१		१ ०६			१४६	१ ५४
						१५१	२ ३५
		एकूण . .	२४ ६३			१५२	३ ७१
						१५५	१ ५५
		हिंमणी खु.				१५८	० ८१
	१२८		३ ३२			१५९	१ ११
डावा - ७	११९		३ २०			१६१	१ ००
	२२३		२ ७०			१६२	० ८०
	२२४		१ ९२			१०/२	२ ८१
	१४७		१ १५			११/२	१ ७१
	१४८		१ १७			११/१	२ ३४
	१४९		१ २२			१८/१	२ १०
	१५०		१ २२			१९/२	१ ९२
	१५१		२ ३५			१६	१ ०१
	२२		० ४१				
	२१		२ ८३				
	२३		० ४१				
						एकूण . .	३५ २३
		एकूण . .	२१ ९०				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
उजवा - १		१५१	२ ३५			२३/३	० ९०
		१५२	३ ११			२३/४	० ३७
		१५५	१ ५५			२३४	० ८३
		१५८	० ८१			२३३	० ५५
		१५९	१ ११			२३२	० ८२
		१६१	१ ००			२३१	० ४१
		१६२	० ८०			२३०	० ८०
		१७	२ ००			२२९	० ४१
		१८	२ ९०			२२८	० ८०
		हयातपूर				२२७	२ ००
		१७	६ ००			२२६	० ६९
						२२५	२ ५३
		एकूण . .	२१ ६३			२३९	० ८२
						२४०	१ ००
टेल		हिंगणी खुर्द				हयातपूर	
		१५	१ ४२			०	१ ४०
		१६८	१ ५१				
		१६९	१ २०			एकूण . .	२३ ५८
		१७०	० ४०				
		१७१	४ ९५			हयातपूर	
		हयातपूर				०	१ ४०
		१६	१ ०१				
		कोठा				एकूण . .	२३ ५८
		१७/१	४ ६९				
		हयातपूर				हयातपूर	
		१६	१ २२				
		१५/१ब	० ४१			२३/१	२ ००
		१५/१क	० ६०			हिंगणी खु.	
उजवा - १		१५/१	१ ००			२३४	० ८३
		१६	३ ००			२३५	० ५६
						२३७	१ ००
		एकूण . .	२१ ४१			२३३	० ५५
		हिंगणी खु.				२३८	० २०
	हिंगणी वितरीका	७५	१ १८			१	० ८४
		७७	१ ६२			२३९	० ८२
		७८	१ २१			२४०	१ ३१
		२३/१	२ १४			२४१	० २९
		२३/१अ	० ८०			२४२	० ६१
		२३/२	१ ७०				
		२३/३अ	० ६०				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			हयातपूर				हिंगणी खु.
	२/३		१ ४०	डावा - २	२१६		० ७४
	२/२		० ५०		२१२		० ८९
	२/१		० २०		२११		१ ००
	२/२अ		० ३९				हयातपूर
	२/२ब		० ४०		४/१		० ८१
	२/३		१ ६६		४/२		२ १६
					४/३		२ १०
					४/४		१ २१
			एकूण . . १३ ५६				हिंगणी खु.
			हिंगणी खु.		१९६		१ ३०
उजवा - २	२१५		० ७०		२०९		२ ००
	२१४		० २८		२१०		० ४०
	२१३		० ७९		१९७		२ ००
	२१२		० ८९				
	२०९		२ २०				एकूण . . १४ ६१
	२०८		१ ३५				
	२०७		१ ३१				पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . २९४ ००
	२०६		१ ००				
	२०५		० ५१				चि. वि. वाकोडे,
	२०४		० ८२				कार्यकारी अभियंता,
	२०३		० ४०	अकोला :			अकोला पाटबंधारे विभाग,
	२०२		० ४८	दिनांक २८ ऑगस्ट २०१८.			अकोला.
	२०१		० ४९				
	२००		० ९४	भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४१७.			
	१९९		१ १०	BY EXECUTIVE ENGINEER			
	१९८		१ २१	MMISF ACT, 2005.			
			हयातपूर	Notification—III			
	५/१		२ २०	No. 5764-TB-4-Notification-3-2018.—			
	५/१अ		२ १६	Whereas, it has been decided to delineate the			
	५/१क		२ ००	Area of Operation of Water User's Association			
	५/४		० ८०	(WUA's) on hydraulic basis and as per administrative			
			एकूण . . २१ ६३	convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of			
				MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, the Executive			
				Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby,			
				delineate Areas of Operation of following WUA's			
				shall be displayed on the notice board of the			
				offices of concerned Gram Panchayat, Tahsil			
				Office, Irrigation Section, Sub-Division and			
				Division and at other prominent public places.			

Now, therefore, I, C. V. Wakode, the Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declared that no water should be supplied by the appropriate authority to an individual holders or occupiers of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by the notification or part thereof may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of the Project :- Wan Project,
Tq. Telhara, Distt. Akola

Name of the WUAs :- Shivshankar WUA Ltd.
Hingni Bu., Tq. Telhara, Distt. Akola

Offtake Number(s)	Distributory/ Branch Canal/ Main Canal	Villagewise Survey No./Gut No. wise Area
-------------------	--	--

(1)	(2)	(3) Survey No./ Gut No.	(4) H. A.
-----	-----	----------------------------	--------------

Hingani khu.

OR-5	Telhara	81	1 01
	Distributory	91	1 00
		80	1 20
		95	3 30
		96	0 75
		98	0 60
		99	0 60
		100	0 61
		101	1 20
		102	0 60
		103	0 59
		104	0 80
		105	2 20
		108	2 70
		109	3 00
		113	0 80
		114	0 50
		115	2 12
		116	2 20
		117	0 82
		118	0 60
		119	3 20
		120	1 20
		121	1 21
		122	1 60
		123	1 60
		124	2 00
		125	2 19

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4) H. A.
		126	0 36
		127	1 03
		128	3 32
		Total ..	44 91

OL- 6

78	1 21
79	1 79
80	1 40
96	0 75
97	2 49
98	0 69
99	0 66
100	0 61
101	1 30
102	0 65
103	0 59
218	4 00
219	0 83
220	1 10
221	1 05
222	1 10
23/5	1 03
23/4	0 37
23/6	0 67
223	2 00

Total ..	24 29
----------	-------

OR - 6

119	3 20
123	1 21
124	2 19
125	2 19
144	0 40
143	0 81
142	0 70
141	0 97
140	1 83
139	0 34
132	3 11
133	5 95
135	0 22
136	0 45
21/1	1 06
Total ..	24 63

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
OL- 7		128	3 32			162	0 80
		119	3 20			10/2	2 81
		223	2 70			11/2	1 71
		224	1 92			11/1	2 34
		147	1 15			18/1	2 10
		148	1 17			19/2	1 92
		149	1 22			16	1 01
		150	1 22				
		151	2 35				
		22	0 41				
		21	2 83			Total ..	35 23
		23	0 41				
		Total ..	21 90	OR - 1		151	2 35
						152	3 11
						155	1 55
OL - 1	Hingani	147	1 15			158	0 81
	Minor 3	149	1 22			159	1 11
		150	1 22			161	1 00
		151	2 35			162	0 80
		152	3 71			17	2 00
		153	0 72			18	2 90
		154	1 10			17	6 00
		155	1 55			Total ..	21 63
		156	1 77				
		157	1 08				
		158	0 81				
		159	1 11				
		160	1 08	Tail		15	1 42
		161	1 09			168	1 51
		162	0 87			169	1 20
		163	1 08			170	0 40
		164	2 45			171	4 95
		165	2 26				
		Total ..	26 62			Hayatpur	
						16	1 01
						Kotha	
OR - 1		16	1 85			17/1	4 69
		17	2 05			Hayatpur	
		18	3 37			16	1 22
		19	3 20			15/1C	0 41
		146	1 54			15/1B	0 60
		151	2 35			15/1	1 00
		152	3 71			16	3 00
		155	1 55				
		158	0 81			Total ..	21 41
		159	1 11				
		161	1 00				

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		Hingani khu.				Hayatpur	
OR - 1		75	1 18			2/3	1 40
		77	1 62			2/2	0 50
		78	1 21			2/1	0 20
		23/1	2 14			2/2A	0 39
		23/1A	0 80			2/2B	0 40
		23/2	1 70			2/3	1 66
		23/3A	0 60				
		23/3	0 90				
		23/4	0 37				
		234	0 83			Total ..	13 56
		233	0 55				
		232	0 82			Hingani khu.	
		231	0 41	OR - 2		215	0 70
		230	0 80			214	0 28
		229	0 41			213	0 79
		228	0 80			212	0 89
		227	2 00			209	2 20
		226	0 69			208	1 35
		225	2 53			207	1 31
		239	0 82			206	1 00
		240	1 00			205	0 51
						204	0 82
		Hayatpur				203	0 40
		0	1 40			202	0 48
						201	0 49
						200	0 94
						199	1 10
						198	1 21
						Hayatpur	
						5/1	2 20
						5/1A	2 16
						5/1B	2 00
						5/4	0 80
						Total ..	21 63
OL - 1	Hingani	23/1	2 00				
	Distributory	Hingani khu.					
		234	0 83				
		235	0 56				
		237	1 00				
		233	0 55				
		238	0 20				
		1	0 84				
		239	0 82				
		240	1 31				
		241	0 29				
		242	0 61				

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
			Hingani khu.
OL- 2	216	0 74	
	212	0 89	
	211	1 00	
			Hayatpur
	4/1	0 81	
	4/2	2 16	
	4/3	2 10	
	4/4	1 21	
			Hingani khu.
	196	1 30	
	209	2 00	
	210	0 40	
	197	2 00	

	Total . .	14 61	

Total Area of Water User Association	294 00		

C. V. WAKODE,

Executive Engineer,

Akola : Akola Irrigation Division,

Dated the 28th August 2018. Akola.

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४१८.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५,६,७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला, खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करित आहे.

त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे,, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या खाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकावर पाणीवापर संस्थेतर्फे पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव : वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता : स्वामी समर्थ पाणीवापर संस्था, बेलखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला.

विमोचक क्र.	वितरीक/कालवा/मुख्य कालवा/शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार स.नं./गट नं. वार क्षेत्र
-------------	-------------------------------------	--

(१)	(२)	सर्व्हे नं./गट नं.	क्षेत्र
			हिंगणी
बेलखेडा	डावे - १	४४	० ७९
लघुपाट क्र. १		४५	१ ००
		४६	३ ८४
		५५	१ १०
		५६	१ ९७
		६४	० ७५
		६५	३ ७७
		६६	२ ६०
		५४	१ ५०

एकूण . . १७ ३२

उजवे - १	६९	१ ९०
	७०	५ ७१
	७२	० ८८
	७३	१ ०९
	७४	२ २९
	७५	२ ००
	७७	३ ८५
	७८	१ १२
	७९	० २५
	८०	१ ५८
	८१	१ ६२
	१०२	१ ३५
	१३४	२ ५८

एकूण . . २६ २७

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
डावे - २		६८	६ ९२	डावे - ३		९२	१ ६०
		६९	५ ५०			९३	१ ६४
		७०	० ३०			९४	० ५८
		७१	० ८२			९५	० ५९
		७६	१ ८५			९६	० ५९
		गोर्धा				९७	१ १५
		१०१	२ ०९			९८	१ २५
		१०२	२ ३७			१०३	४ ५८
		१०६	१ ६३			१०४	२ ५७
						१०५	१ १९
		एकूण . .	२१ ४८			एकूण . .	१५ ७४
उजवे - २		हिंणगी		डावे - ४		८६	१ ९९
		७६	६ ५३			८७	० ४७
		८२	१० १३			८८	५ ९१
		८३	० ८९			९०	५ ७०
		८४	० ६५			९१	१ ०१
		८५	२ ६२			९२	१ ०१
		८६	१ २१			बेलखेड	
		८७	१ १८			३१७	० ९३
		८८	३ ८०			३१८	१ ७५
		८९	० ३०			३१९	१ ७८
		९०	२ ५०			३२०	१ ४०
		एकूण . .	२९ ८१			एकूण . .	२१ ९५
उजवे - ३		गोर्धा		डावे - ५		१६७	५ ०५
		१०१	१ ३०			१६८	० ३०
		१०२	० ८८			२९३	० ७०
		१०५	० ४०			२९४	० ८५
		१०६	१ १७			२९५	० ५०
		१०७	० ९६			३०३	० ८७
		१०८	१ ३४			३०५	० ३७
		८९	२ ०२			३०४	० ५६
		९०	२ ०९			३०६	१ ०६
		९९	१ ६२			३०७	२ ३१
		१००	२ २३			३०८	५ ००
		१०१	१ १२			३०९	१ १०
		१०२	१ ७८			३१०	१ ०१
		एकूण . .	१६ ९१			३११	१ ४५
						३१२	१ ४५
						३१३	१ १७
						३१४	१ ४५
						३१५	१ १६
						३१६	० ८१

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		३१७	० २०		उजवे - ५	१६१	० २५
		३२०	० ३५			१६२	० ३५
		३२१	० ८१			१६३	० २५
		३२३	० ४१			१७२	० ६४
		३२२	१ ०१			१७४	० ८६
						१७३	० ९०
		एकूण . .	२९ ९५			१७५	० ६३
						१७८	० ५६
उजवा - ४	१६५	० २५			१८०	१ ६४	
	१६६	० ७२			१८१	१ ९७	
	१६७	२ १६			१८२	१ ३७	
	१६८	२ ७५			१८३	० ९३	
	१६९	३ ५०			१८४	१ ०६	
	१७०	१ ७०			१८५	८ ७९	
	१७२	० १८			१८६	४ २१	
	१७३	० ४५			१८९	० ३५	
	१७४	० ३५			१९०	० ४०	
	१७५	० १०			३१५	० ७८	
	१७६	० ९१			३१६	० ८१	
	३०८	० १०			३१७	० २०	
					३२०	० ३५	
		एकूण . .	१३ १७			३२१	० ८१
						३२२	१ ०१
						३२३	० ८३
						एकूण . .	२९ ९५
डावे - ६	१७६	२ ५१					
	१७७	१ ०१					
	१७८	१ १५					
	१८७	२ ९६					
	१८८	२ १५					
	१८९	१ ८०					
	१९०	१ ७०					
	१९१	२ १०					
	१९२	० ५१					
	१९३	१ ९०					
	२७६	० ५९					
	२७७	० ७३					
	२७८	० ३१					
	२८१	० ३१					
	२८२	० ३०					
	२८९	० ९४					
	३०२	१ २४					
	३०३	० ८७					
	३०५	० ३७					
	३०६	० १८					
		एकूण . .	२३ ६३				
					पुच्छ	१	० ९१
						२	० १५
						३	० १९
						४	० २०
						५	० २१
						७	१ ४४
						८	१ १३
						९	० ६८
						१०	० ९०
						११	१ ०१
						१२	० ७२
						१३	१ ५५
						१४	० ३७
						२०७	० ८६
						२०८	१ ५६
						२०९	१ ०८
						२१०	० १९
						२११	० ८३

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		२१२	१ २९			२८७	१ ००
		२१३	० ७८			२८८	१ ४०
		२१४	० ७८			२९०	० ७६
		२१५	२ ९३			२९१	० ७४
		२१६	१ २०			२९८	० ९७
		२१७	२ ९५				
		२१८	१ ०५			एकूण . .	१० ९९
		२१९	१ ९२				
					उजवे - १	२२०	१ ४०
		एकूण . .	२६ ८७			२२२	० ३९
						२२३	१ ६४
बेलखेडा	डावे - १	२७१	२ ११			२२४	० ५०
उपलघुपाट		२७२	० ५०			२२५	० २५
क्र. १		२७३	० ५०			२२६	० ३०
		२७५	१ ५७			२२७	० २५
		२७७	० ३०			२२८	० ४५
		२८०	० ९२			२७४	० ६६
		२८२	० २०				
		२८३	० ५६			एकूण . .	५ ८४
		२८४	१ ११				
		२८५	१ ८२		डावे - ३	२२१	४ ५६
		२८६	१ ३८			२२२	० ३९
		२८७	२ ०२			२२३	१ ६४
		२९२	२ ४२			२२४	१ १९
		२९३	१ ७०			२२५	० ४६
		२९४	० ३९			२२६	० ४२
		२९५	० ७५			२२७	० १६
		२९६	० ९१			२२८	० ५५
		२९७	१ ११			२२९	३ ७१
		२९९	० ७१			२५०	१ ४७
		३००	० २३			२६६	० ५०
		३०१	० २३			२७३	० ६५
		३०३	० ८७			२७४	१ ००
		३०५	० ३७				
		३०६	१ ०६			एकूण . .	१६ ७०
		एकूण . .	२३ ७४		पुच्छ	२३०	१ ६८
						२३१	० ६०
	डावे - २	२७५	१ ५८			२३१	० ५९
		२७६	० ४०			२३४	१ ४०
		२७७	१ ४०			२३५	० ९१
		२८०	० १२			२३६	१ ६०
		२८१	० ६०			२३७	० ९४
		२८२	२ ०२			२३८	० ४१

[illegible]

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
		८६०	१ ७७
		८६१	० ६०
		८६२	० ६०
		८६३	० २१
		८६४	० २०
		८६५	० ५०
		८६६	० २४
		८६७	१ ७८
		८६८	० ५५
		८६९	१ ३०
		८७०	० ६१
		८७१	० ८२

एकूण . . २४ २९

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . ४३१ ७१

चि. वि. वाकोडे,

कार्यकारी अभियंता,

अकोला :

दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

अकोला.

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४१९.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification—III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places ;

Now, therefore, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declared that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual

holders or occupiers of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by the notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of the Project :- Wan Project,
Tq. Telhara, Distt. Akola.

Name & Address of the WUAs :- Swami
Samartha WUA Belkhed, Tq. Telhara, Distt.
Akola

Off take Number	Distributory/ Branch Canal/ Main Canal	Villagewise Survey No./Gut No. wise Area
--------------------	---	--

(1)	(2)	Survey No./ Gut No.	Area H. A.
			Hingani
Belkhed	OL- 1	44	0 79
Minor No.1		45	1 00
		46	3 84
		55	1 10
		56	1 97
		64	0 75
		65	3 77
		66	2 60
		54	1 50

Total . . 17 32

OR - 1	69	1 90
	70	5 71
	72	0 88
	73	1 09
	74	2 29
	75	2 05
	77	3 85
	78	1 12
	79	0 25
	80	1 58
	81	1 62
	102	1 35
	134	2 58

Total . . 26 27

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
OL - 2		68	6 92			98	1 25
		69	5 50			103	4 58
		70	0 30			104	2 57
		71	0 82			105	1 19
		76	1 85				
		Godhra				Total ..	15 74
		101	2 09				
		102	2 37				
		106	1 63				

		Total ..	21 48				

		Hingani					
OR - 2		76	6 53				
		82	10 13				
		83	0 89				
		84	0 65				
		85	2 62				
		86	1 21				
		87	1 18				
		88	3 80				
		89	0 30				
		90	2 50				

		Total ..	29 81				

		Godhra					
OR - 3		101	1 30				
		102	0 88				
		105	0 40				
		106	1 17				
		107	0 96				
		108	1 34				
		89	2 02				
		90	2 09				
		99	1 62				
OR - 3		100	2 23				
		101	1 12				
		102	1 78				

		Total ..	16 91				

OL - 3		92	1 60				
		93	1 64				
		94	0 58				
		95	0 59				
		96	0 59				
		97	1 15				

						Total ..	29 95

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
OR - 4	165	0 25			183	0 93	
	166	0 72			184	1 06	
	167	2 16			185	8 79	
	168	2 75			186	4 21	
	169	3 50			189	0 35	
	170	1 70			190	0 40	
	172	0 18			315	0 78	
	173	0 45			316	0 81	
	174	0 35			317	0 20	
	175	0 10			320	0 35	
	176	0 91			321	0 81	
	308	0 10			322	1 01	
					323	0 83	
	Total . .	13 17			Total . .	29 95	
OL - 6	176	2 51		Tail	1	0 91	
	177	1 01			2	0 15	
	178	1 15			3	0 19	
	187	2 96			4	0 20	
	188	2 15			5	0 21	
	189	1 80			7	1 44	
	190	1 70			8	1 13	
	191	2 10			9	0 68	
	192	0 51			10	0 90	
	193	1 90			11	1 01	
	276	0 59			12	0 72	
	277	0 73			13	1 55	
	278	0 31			14	0 37	
	281	0 31			207	0 86	
	282	0 30			208	1 56	
OL-6	289	0 94			209	1 08	
	302	1 24			210	0 19	
	303	0 87			211	0 82	
	305	0 37			212	1 29	
	306	0 18			213	0 78	
	Total . .	23 63			214	0 78	
					215	2 93	
OR - 5	161	0 25			216	1 20	
	162	0 35			217	2 95	
	163	0 25			218	1 05	
	172	0 64			219	1 92	
	174	0 86			Total	26 87	
	173	0 90					
	175	0 63					
	178	0 56		Belkhed OL - 1	271	2 11	
	180	1 64		Sub-Minor	272	0 50	
	181	1 97		No. 1	273	0 50	
	182	1 37			275	1 57	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		277	0 30
		280	0 92
		282	0 20
		283	0 56
		284	1 11
		285	1 82
		286	1 38
		287	2 02
		292	2 42
		293	1 70
		294	0 39
		295	0 75
		296	0 91
		297	1 11
		299	0 71
		300	0 23
		301	0 23
		303	0 87
		305	0 37
		306	1 06
		Total ..	23 74
OL - 2		275	1 58
		276	0 40
		277	1 40
		280	0 12
		281	0 60
		282	2 02
		287	1 00
		288	1 40
		290	0 76
		291	0 74
		298	0 97
		Total ..	10 99
OR - 1		220	1 40
		222	0 39
		223	1 64
		224	0 50
		225	0 25
		226	0 30

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
		227	0 25
		228	0 45
		274	0 66
		Total ..	5 84
	OL - 3	221	4 56
		222	0 39
		223	1 64
		224	1 19
		225	0 46
		226	0 42
		227	0 16
		228	0 55
		229	3 71
		250	1 47
		266	0 50
		273	0 65
		274	1 00
		Total ..	16 70
	Tail	230	1 68
		231	0 60
		231	0 59
		234	1 40
		235	0 91
		236	1 60
		237	0 94
		238	0 41
		239	0 96
		240	2 23
		241	0 45
		247	0 87
		249	0 87
		248	0 59
		911	1 06
		912	0 36
		913	0 30
		914	0 79
		915	0 95
		916	0 81
		Total ..	18 37

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
	OL - 1	239	0 55			194	2 61
		242	1 04			195	1 92
		243	0 41			201	2 01
		244	1 50			202	2 51
		245	0 89			204	1 75
		246	1 75			203	1 90
		247	0 87			205	0 82
		249	0 87			215	0 80
		251	1 94			216	0 09
		252	1 74			217	1 00
		253	1 19			218	0 21
		254	1 30			219	0 43
		255	1 68			-----	
		256	0 28			Total. .	20 92
		257	0 71			-----	
		258	1 10	Tail		13	1 99
		259	1 04			15	0 40
		260	0 41			16	0 30
		261	1 16			17	1 62
		262	0 90			18	1 58
		263	0 88			19	2 37
		264	0 49			206	4 80
		265	0 40			207	0 52
		266	1 05			859	1 53
		267	1 45			860	1 77
		272	0 56			861	0 60
		273	2 79			862	0 60
		274	0 17			863	0 21
		221	0 10			864	0 20
			-----			865	0 50
		Total . .	29 22			866	0 24
			-----			867	1 78
Tail		268	2 05			868	0 55
		269	4 49			869	1 30
		270	2 05			876	0 61
			-----			878	0 82
		Total. .	8 59			-----	
			-----			Total . .	24 29
		196	0 40			-----	
OR- 1		197	1 43	Total Area of Water User's Association . .		431 71	
		198	0 91			-----	
		199	0 63				
		200	1 00				
		191	0 30				
		192	0 05				
		193	0 15				

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola : Akola Irrigation Division,
Dated The 28th August 2018. Akola.

भाग १ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४२०.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.—				हे. आर
प्रकटन-३				इसापूर
क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—	उजवा-४	४९	१०	१९
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६ व ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालील प्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करित आहे.		४८	१	६३
त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्वधारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेतर्फे पाणी पुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.		५०	३	५४
या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.		एकूण . .	१५	३६
अनुसूची				वाकोडी
सिंचन प्रकल्पाचे नाव-वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला.	डावा-४	३७	५	४९
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता-भाग्यविधाता पाणी वापर संस्था, वाडी अदमपूर, ता. तेल्हारा, जि. अकोला.		३८	५	७१
विमोचक वितरीका/कालवा/ पाणी वापर संस्थेचे गाववार		३६	६	८१
क्रमांक मुख्य कालवा/ स.नं./गट नं. क्षेत्र		३५	२	८२
शाखा कालवा		३४	०	६९
		२६	१	१३
		२५	३	०९
		३९	०	५०
		एकूण . .	२६	२४
	डावा-६	३१	३	०३
		३२	७	६२
		३३	४	६९
		३७	४	४३
		३५	१	९७
		३४	१	७७
		एकूण . .	२३	५१
	डावा-७	३२	१	१८
		३०	०	१३
		३३	१	९४
		३४	०	२४
		२८	७	३०
		२७	८	५९
		२६	२	१०
		१४	४	६१
		एकूण . .	२६	०९

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			वाकोडी				जाफ्रापूर
उजवा-५		३२	१ १२			४	३ ५४
		३०	२ ०५			३	१ १९
		२९	३ ६०				वाडी अदमपूर
		३१	२ ०३			१२	१ ४०
			इसापूर			९	० १५
		५०	० ३८			१३	१ १५
		५१	४ ०५				
			वाडी अदमपूर			एकूण . .	२६ ८७
		१०	१० ५०				
		११	११ ४९	डावा-१०		१७	८ ६७
		३	१२ ८३			१९	३ ६१
						२०	३ २१
		एकूण . .	४८ ०५			१८	४ २३
			वाकोडी				जाफ्रापूर
डावा-८		२८	० ८४			६०	५ ५५
			वाडी अदमपूर			४	० ६०
		१२	१ ५७			एकूण . .	२५ ८७
		१३	७ ९०				
		१५	२ ४७				वाडी अदमपूर
		१४	३ ३१	डावा-११		२५	३ ०४
						२७	२ ११
		एकूण . .	१६ ०९			२४	१ २७
						३२	० ३९
उजवा-६		११	३ ९५			३३	० ३८
		१२	० ३३				
		९	१ ०८			एकूण . .	७ १९
		८	४ ८१				
		७	५ ३०	उजवा-७		२५	४ ९२
		६	४ ०६			२४	३ ३१
		२०	५ ००			२३	४ ९१
		१०	६ २६			२२	० ९६
		३	१ १०			२१	२ ४१
		१७	१ ००				
						एकूण . .	१६ ५१
		एकूण . .	३२ ८९	टेल		४४	६ ०२
डावा-९		१६	५ ४८			२२	० ६४
		१५	११ ७४			४३	८ ३७
		१७	१ ०५			४२	३ ३६
		१८	१ १७			४१	० १८

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		३३	६ ८१			३९	४ ९६
		३२	० ४७			४०	३ २०
		३५	० २२			४१	१० ३०
		एकूण . .	२६ ०७			एकूण . .	२७ ११
डावा-१	वाकोडी उप	२६	३ २०		पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		४०६ ००
	लघुपाट क्र. ५	२७	७ ८६				
		२८	२ ६३				
	जाफ्रापूर						
		५३	१ ४५				
		५४	१ ८१				
		५५	२ ०२				
		५६	२ २५				
		५७	० १६				
		५८	२ ६१				
		५९	३ ९१				
		६०	० ५०				
		एकूण . .	२८ ४०				
उजवा-१	वाडी अदमपूर	२९	२ ७५				
		३१	५ ८२				
		३६	० ९०				
		३२	६ १४				
		३५	४ १०				
		३८	२ २९				
		३४	१ ००				
		२४	० ३९				
		एकूण . .	२३ ३९				
डावा-२		२९	४ ७६				
		३०	२ ३८				
		३१	३ ९६				
		३६	३ ००				
		३७	० ५६				
		एकूण . .	१४ ६६				
टेल		३७	२ ६०				
		३८	६ ०५				

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

चि. वि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ.वि.पु.) म. शा. रा. अ. क्र. १४२१.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT 2005.

NOTIFICATION-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Now, therefore I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declared that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

SCHEDULE-Contd.

may within 30 days from the date of publication of this notification in the <i>Official Gazette</i> , file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.				(1)	(2)	(3)	(4)
							H. A
SCHEDULE				OL-7		32	1 18
Name of the Project :- Wan Project,						30	0 13
Tq. Telhara, Distt. Akola.						33	1 94
Name of the WUAs :- Bhagyavidhata WUA, Ltd., Vadi Adampur, Tq. Telhara, Distt. Akola.						34	0 24
Off take No.						28	7 30
Distributory/ Branch Canal/Main Canal						27	8 59
Village wise Survey Nos./ Gut Nos./wise area						26	2 10
						Vadi Adampur	
						14	4 61
(1)	(2)	Gut No. (3)	Area (4) H. A.			Total . .	26 09
		Vakodi				Vakodi	
OL-4	Vakodi Sub-Minor	46	3 59	OR-5		32	1 12
		47	0 61			30	2 05
		45	2 16			29	3 60
		42	3 52			31	2 03
		44	6 85			Esapur	
		40	1 45			50	0 38
		43	3 52			51	4 05
		Total . .	21 70			Vadi Adampur	
		Esapur				10	10 50
OR-4		49	10 19			11	11 49
		48	1 63			3	12 83
		50	3 54			Total . .	48 05
		Total . .	15 36			Vakodi	
		Vakodi		OL-8		28	0 84
OL-5		37	5 49			Vadi Adampur	
		38	5 71			12	1 57
		36	6 81			13	7 90
		35	2 82			15	2 47
		34	0 69			14	3 31
		26	1 13			Total . .	16 09
		25	3 09			Vakodi	
		39	0 50	OR-6		11	3 95
		Total . .	26 24			12	0 33
		Vakodi				9	1 08
OL-6		31	3 03			8	4 81
		32	7 62			7	5 30
		33	4 69			6	4 06
		37	4 43			20	5 00
		35	1 97			10	6 26
		34	1 77			3	1 10
		Total . .	23 51			17	1 00
		Total . .				Total . .	32 89

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
OL-9		16	5 48	OL-1	Vakodi	26	3 02
		15	11 74		Sub Minor 5	27	7 86
		17	1 05			28	2 63
		18	1 17				Jafrapur
	Jafrapur					53	1 45
	4		3 54			54	1 81
	3		1 19			55	2 02
	Vadi Adampur					56	2 25
	12		1 40			57	0 16
	9		0 15			58	2 61
	13		1 15			59	3 91
	Total . .		26 87			60	0 50
						Total . .	28 40
OL-10		17	8 67				Vadi Adampur
		19	3 61	OR-2		29	2 75
		20	3 21			31	5 82
		18	4 23			36	0 90
	Jafrapur					32	6 14
	60		5 55			35	4 01
	4		0 60			38	2 29
	Total . .		25 87			34	1 00
						24	0 39
	Vadi Adampur					Total . .	23 39
OL-11		25	3 04				
		27	2 11	OL-2		29	4 76
		24	1 27			30	2 38
		32	0 39			31	3 96
		33	0 38			36	3 00
	Total . .		7 19			37	0 56
OR-7		25	4 92			Total . .	14 66
		24	3 31	Tail		37	2 60
		23	4 91			38	6 05
		22	0 96			39	4 96
		21	2 41			40	3 20
	Total . .		16 51			41	10 30
Tail		44	6 02			Total . .	27 11
		22	0 64				
		43	8 37			Total Area of WUA . .	406 00
		42	3 36				
		41	0 18				
		33	6 81			C. V. WAKODE,	
		32	0 47	Akola :		Executive Engineer,	
		35	0 22	Dated the 28th August 2018.		Akola Irrigation Division,	
	Total . .		26 07			Akola	

भाग १ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४२२.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.-				हे. आर
प्रकटन-३				
क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—			८५/२	० १०
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६ व ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे.			८५/३	० ६६
त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचीत प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पध्दतीने शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेतर्फे पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.			८५/३अ	० ६६
या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.			८५/३ब	० ६६
			८९/१	० ५६
			८९/१अ	१ ५२
			८९/१ब	० ८७
			८९/१क	० ४१
			८९/१ड	० ४१
			८९/३	१ १५
			९०/१	१ ११
			९०/२	० ८५
			७३/१	१ ८२
			एकूण . .	२४ ९८
डावा-२			८४/१	० ७४
			८४/२	१ ६२
			८५/१	२ २९
			८६/१	० ३३
			८६/२	१ २०
			८४/३	० ८५
			८६/३	३ २७
			८६/२अ	० २७
			८६/२अ	० ३८
			८५/१अ	० ८१
			८५/२	० ६७
			८९/१	१ ०२
			४३/२	२ २९
			सोनकेळ	
			१३/१	० १८
			१२/१	० ५५
			११/२	३ ७२
			१०	० १६
			एकूण . .	२० ३५
			शेरी वडनेर	
डावा-१	वाकोडी	१००/२	२ ७१	
	उप वितरिका	१००/३	१ ३०	
		१००/४	० १५	
		१०१	३ १५	
		ममदाबाद		
		८२	३ ४४	
		८३	१ ४०	
		८४/३	२ ०५	
		उजवा-१		
		१५/३	१ ४५	
		१५/२	१ २१	
		१५/१	१ ६२	
		१७/२	० ०५	

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		१७/१अ	० २४				ममदबाद
		१७/१	० ३८	डावा-१	वाकोडी लघुपाट	८८/१	३ ००
		१६	० ७७			८६/२	१ ५४
		४१/१	० ५५			८६/१	० २४
		४१/२	० ३०			८६/२	० २४
		४१/२अ	० ३६			४३/१	१ ९८
		४१/२ब	० ३६				सोनकेळ
		४१/२क	० ३६			१३/२ब	१ ००
		४१/३	० ४०			१३/१	१ ९५
		४१/३अ	० ४१			१३/१अ	१ ४०
		४१/४	० ८२			१३/१ब	० ७७
		४२/१	१ २०			१३/१क	० ७४
		४४/१	० ६६			१३/२	१ ००
		४४/२	० ७५			१३/२अ	० ३५
		४४/३	१ ०८				वाकोडी
		४४/३अ	० ५०			९/१	१ २८
		४४/३ब	० ९९				तेल्हारा बु.
		४४/४	० ६८			९८/९९	० ८७
		४४/४अ	० ६४				एकूण . .
		४५/१	२ ०२				१६ ३६
		४५/२	२ ००				
		४५/४	१ ४९				सात्काबाद
		४६/१	१ २२	डावा-२		४३/१	० २५
		४६/२	० ८०				सोनकेळ
		४६/२अ	० ८०			१३/१	१ ७७
		४६/३	० ४१			१३/१अ	४ १८
		४६/३अ	१ १९				वाकोडी
		५२/१	० ०४			८/१	१ ९९
		५२/१अ	० ४१			८/१ब	१ १७
		५२/१क	१ ६२			८/१क	१ ५२
		५२/१इ	१ ०१			८/१ड	१ ५१
		५२/१फ	० ४०			८/२	५ ८०
		५२/२	० ५१				एकूण . .
		५२/२अ	० ४१				१८ १९
		५२/३	० ६१				
		५३/३	१ ७४				सोनकेळ
		५३/३ब	० २७	उजवा-१		१३/२अ+ब	० ७०
		५३/२	० ७७				वाकोडी
		३७/२	१ ०९			८/१अ	० ८०
						८/१ड	० ४०
						८/२	० ६१
						७/१	० ९०
		एकूण . .	३४ ५९				

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		५०/२	० १०			७/६	१ २१
		५०/१	० ८१			७/७	१ ७७
		४९/१	० ३०			५०/२	२ ००
		१९/१	० ९२			५०/१	२ ००
		१९/२	१ ६०			५०/३	० २९
		१९/३	० ९०			४९/१	२ २३
		१९/४	० ९१			४९/२	२ ००
		१९/३	० ९०			४८/१	० ८६
		२०/१	० १७			४८/१अ	० ५६
		२०/१अ	० ५०			४८/१ब	० ५१
		२१/१अ	१ ००			४८/१ड	० २५
		२०/३	० ८०			४८/१इ	० ४१
		२१/२	० ६०			४८/१ग	० १३
		२२/१	१ ००			४८/२	० १२
		२२/२	० ४०			४७/१	० ०७
		२२/३	० ४०			४६/२	० ६६
		२२/४	० ७०			४६/३	० ८१
		२४/१	० ६०			४६/४	१ ३०
		२४/२	० ६०			४५/१	१ २१
		२४/३	० ८०			५१/१	५ ००
		२४/६	० ५०				
		२४/७	० ११			एकूण . .	२८ ५६
		२३/१	० ३०				
		२३/१अ	१ ००	उजवा-२		४९/२	२ ००
		२३/१ब	१ ००			४८/१	० ५०
		२३/१क	१ ५०			४८/१अ	० ५०
		२३/२अ	० ३०			४८/१ब	० ७०
		२३/३	२ ६०			४८/१ड	० ४०
		२३/४	० ४०			४८/२	१ ००
		२३/४अ	० २१			४८/१इ	० ४१
						४८/१ग	० ८०
		इसापूर				शेरी वडनेर	
		४६	५ ००			२३/२अ	० ३०
						२३/४अ	० ५०
		एकूण . .	३० ३४			२३/४	१ ००
						२२/३अ	० ८०
		वाकोडी				२२/४अ	० ८१
डावा-३		७/१	० ४०			इसापूर	
		७/२	० ६२			४६	९ ७१
		७/३	० ५१				
		७/५अ	१ ०२			एकूण . .	१९ ४३
		७/५	१ ४१				
		७/६अ	१ २१				

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			शेरी वडनेर				शेरी वडनेर
उजवा-३		४७/१	० ४०	डावा-२		४१/१	४ ५०
		वाकोडी				४१/३	० ४०
		४७/१इ	० ५०			४१/३अ	० ४१
		४७/१ड	० ३०			४१/४	० ८२
		४७/१अ	० १४			४२/१	३ ००
		४७/४	० ४०			१७/१	२ ००
		४७	१२ १७			१७/१अ	२ ०६
		इसापूर				१७/२अ	१ ००
		४८	२ ७०			१९/१	० ६०
		एकूण . .	१६ ६१			१९/१अ	० ५०
टेल			सोनकेळ	डावा-३		१९/२	१ ६०
	वाकोडी लघुपाट	११/१	१ ६०			१९/२अ	० ४०
	क्र. १	११/१अ	१ ६०			१९/३	० ९०
		११/२	२ ०३			१९/३अ	१ २०
		११/३	१ १०			२०/१	२ ००
		८/१अ	४ २०			२०/१अ	२ ००
		८/१ब	१ ६०			२०/३	० ३०
		८/१क	० ८०			२१/१	० ९०
		८/१इ	० ८०			२४/६	० ८०
		८/२	० ६०			२४/१	० ३०
		६/१	० ५०			४०/२	१ ००
		६/१अ	० ५०			एकूण . .	२६ ६९
		६/१ब	० ५०			४३/१	१ ६६
		५/१	२ ९०			४०/२	३ ४९
		५/२अ+ब	१ १०			४३/२	१ ६६
		एकूण . .	१९ ८३			४०/१	३ २०
			शेरी वडनेर			४०/१ब	१ २१
	वाकोडी	१८/२ब	० ५२			४०/१अ	१ ०१
	उपलघुपाट-२	१८/३अ	१ १७			३९	० ५२
डावा-१		१८/४	१ ३७			३८/२	० ९३
		१८/३	० ५८			२४/४+५	१ ६१
		१७/२	० २५			२४/६	० ८१
		१७/१अ	० १६			२४/७	० ४९
		१७/१	० १६			२३/१	१ ३२
		ममदबाद				२३/१ब	१ ३३
		८८/१	० ३०			२३/३	१ ७०
		एकूण . .	४ ५१			इसापूर	
						४६	० ४४
						एकूण . .	२१ ३८

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			शेरी वडनेर			५/१	० १०
टेल		४३/२	१ ५०			६	१ ७९
		३७/२अ	० ८२				—
		३७/२	१ ०२			एकूण . .	१२ २८
		३७/३	१ ७४				—
		३७/१अ	२ ०२			सोनकेळ	
		४०/२	२ ८५	डावा-२	६/२	० ३४	
		३९	० ८६		५/१	१ ७२	
		३८/१	१ १७			तेल्हारा बु.	
		३८/२	० ६७		९७/१	० ७३	
		२५/२	४ ००			वाकोडी	
		२५/३	२ ९३		१०/१	२ ०३	
		२५/४	४ ८४		११/१	१ ५०	
			—		११/१अ	२ ००	
		एकूण . .	२४ ४२		११/२	२ ००	
			—		५/३	१ ४१	
			सोनकेळ		४/१	२ ६०	
डावा-१	वाकोडी	१२/१	० ३८		४/२	१ ००	
	उपलघुपाट-३	११/२	० ९०		४/३	१ ६०	
		१०	१ ००		३/१	१ २१	
		८/१ब	० ५१		२/२	० ६०	
		६/१	१ ५१		२/१अ	० ५०	
		६/२	२ ११			—	
		९/१	४ ७९		एकूण . .	१९ २४	
		९/३अ	१ ६१			—	
		९/३	२ ५७	उजवा-२	१०/१	० ७०	
			वाकोडी		६	२ ६९	
		१०/१	१ ३७		५/१	० ८२	
			—		५/१अ	० ८०	
		एकूण . .	१६ ७५		५/१ब	० ८०	
			—		५/१क	० ८०	
			सोनकेळ		५/१ड	० ८०	
उजवा-१		१२/१	२ २८		५/४	० ४२	
		११/२	० ६७		४/२	१ २९	
		१०	० ५४		४/३	१ ००	
			वाकोडी		५/३	१ ४१	
		९/३	० ७५		४/१	२ ७०	
		९/१	० ८३			—	
		९/२	३ ०१	टेल	एकूण . .	१४ २३	
		१०/१	२ ३१			—	
					५२/१अ	६ १३	
					५२/१	५ २९	
					५६/१	२ ६९	

अनुसूची-चालू

भाग १ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १४२३.

(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
		५६/२	० ४०
		५६/३	० ७०
		५६/३अ	० ३०
		५४/१	३ ००
		एकूण . .	१८ ५१
उजवा-१	वाकोडी	४२/४अ	० ५०
	उपलघुपाट-४	४२/४	० ३४
		४२/१	० ९०
		४२/१ब	० ५२
		४२/२	१ ००
		४२/१क	० ७०
		४२/३अ	० ६१
		४२/३ब	० ६०
		४१/२	० ९०
		४१/१	३ ००
		४१/२ब	१ १०
		५१/२	२ ००
		५१/३	१ ००
		५२/१	२ ००
		५२/२	१ ००
		५२/३	१ ००
		४०/१	५ ००
		३९	८ ००
		५३/१	१ १०
		एकूण . .	३१ २७
टेल		५०/३	२ ००
		५१/१	४ ००
		५१/३	२ ००
		४१/१ब	० ५७
		एकूण . .	८ ५७
	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	४२७ ०९	

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

चि. वि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

NOTIFICATION-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Now, therefore, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by farmers.

Any person affected by the notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of the Project :- Wan Project,
Tq. Telhara, Distt. Akola.

Name & address of the WUAs:-Priyadarshani WUA, Ltd.,
Vakodi/Tq. Telhara, Distt. Akola.

Off take Nos.	Distributory/ Branch canal/Main canal	Villagewise Survey Nos./ Gut Nos. wise area	
(1)	(2)	Gut Nos. (3)	Area (4) H.A. Telhara Bu.
OL-1	Vakodi Sub- Minor	100/2	2 71
		100/3	1 30
		100/4	0 15
		101	3 15

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
			Mamdabad			41/3A	0 41
		82	3 44			41/4	0 82
		83	1 40			42/1	1 20
		84/3	2 05			44/1	0 66
		85/2	0 10			44/2	0 75
		85/3	0 66			44/3	1 08
		85/3A	0 66			44/3A	0 50
		85/3A	0 66			44/3B	0 99
		89/1	0 56			44/4	0 68
		89/1A	1 52			44/4A	0 64
		89/1B	0 87			45/1	2 02
		89/1C	0 41			45/2	2 00
		89/1D	0 41			45/4	1 49
		89/3	1 15			46/1	1 22
		90/1	1 11			46/2	0 80
		90/2	0 85			46/2A	0 80
		73/1	1 82			46/3	0 41
			-----			46/3A	1 19
		Total . .	24 98			52/1	0 04
			-----			52/1A	0 41
OL-2		84/1	0 74			52/1C	1 62
		84/2	1 62			52/1E	1 01
		85/1	2 29			52/1G	0 40
		86/1	0 33			52/2	0 51
		86/2	1 20			52/2A	0 41
		84/3	0 85			52/3	0 61
		86/3	3 27			53/3	1 74
		86/2A	0 27			53/3B	0 27
		86/2A	0 38			53/2	0 77
		85/1A	0 81			37/2	1 09
		85/2	0 67				-----
		89/1	1 02			Total . .	34 59
		43/2	2 29				-----
			Sonkel				
		13/1	0 18			Mamdabad	
		12/1	0 55	OL-1		88/1	3 00
		11/2	3 72			86/2	1 54
		10	0 16			86/1	0 24
			-----			86/2	0 24
		Total . .	20 35			43/1	1 98

			Sheri Wadner			Sonkel	
OR-1		15/3	1 45			13/2B	1 00
		15/2	1 21			13/1	1 95
		15/1	1 62			13/1A	1 40
		17/2	0 05			13/1B	0 77
		17/1A	0 24			13/1C	0 74
		17/1	0 38			13/2	1 00
		16	0 77			13/2A	0 35
		41/1	0 55			Vakodi	
		41/2	0 30			9/1	1 28
		41/2A	0 36			Telhara Bu.	
		41/2B	0 36			98/99	0 87
		41/2C	0 36				-----
		41/3	0 40			Total . .	16 36

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
OL-2		Sonkel				23/1B	1 00
		43/1	0 25			23/1C	1 50
		13/1	1 77			23/2A	0 30
		13/1A	4 18			23/3	2 60
		Vakodi				23/4	0 40
		8/1	1 99			23/4A	0 21
		8/1B	1 17			Esapur	
		8/1C	1 52			46	5 00
		8/1D	1 51				-----
		8/2	5 80			Total . .	30 34
			-----				-----
		Total . .	18 19			Vakodi	
			-----	OL-3		7/1	0 40
		Sonkel				7/2	0 62
OR-1		13/2	0 70			7/3	0 51
		Vakodi				7/5A	1 02
		8/1	0 80			7/5	1 41
		8/1D	0 40			7/6A	1 21
		8/2	0 61			7/6	1 21
		7/1	0 90			7/7	1 77
		50/2	0 10			50/2	2 00
		50/1	0 81			50/1	2 00
		49/1	0 30			50/3	0 29
		Sheri Wadner				49/1	2 23
		19/1	0 92			49/2	2 00
		19/2	1 60			48/1	0 86
		19/3	0 90			48/1A	0 56
		19/4	0 91			48/1B	0 51
		19/3	0 90			48/1C	0 25
		20/1	0 17			48/1E	0 41
		20/1A	0 50			48/1G	0 13
		21/1A	1 00			48/2	0 12
		20/3	0 80			47/1	0 07
		21/2	0 60			46/2	0 66
		22/1	1 00			46/3	0 81
		22/2	0 40			46/4	1 30
		22/3	0 40			45/1	1 21
		22/4	0 70			51/1	5 00
		24/1	0 60				-----
		24/2	0 60			Total . .	28 56
		24/3	0 80				-----
		24/6	0 50				
		24/7	0 11				
		23/1	0 30				
		23/1A	1 00				

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
OR-2		Vakodi				6/1A	0 50
		49/2	2 00			6/1B	0 50
		48/1	0 50			5/1	2 90
		48/1A	0 50			5/2A+B	1 10
		48/1B	0 70				-----
		48/1C	0 40			Total . .	19 83
		48/2	1 00				-----
		48/1E	0 41			Sheri Wadner	
		48/1	0 80	OL-1	Vakodi Sub	18/2B	0 52
		Sheri Wadner			Minor-2	18/3A	1 17
		23/2A	0 30			18/4	1 37
		23/4A	0 50			18/3	0 58
		23/4	1 00			17/2	0 25
		22/3A	0 80			17/1A	0 16
		22/4A	0 81			17/1	0 16
OR-3		Esapur				Mamdabad	
		46	9 71			88/1	0 30
			-----				-----
		Total . .	19 43			Total . .	4 51
			-----				-----
		Vakodi		OL-1		Sheri Wadner	
		47/1	0 40			41/1	4 50
		47/1E	0 50			43/3	0 40
		47/1D	0 30			41/3A	0 41
		47/1A	0 14			41/4	0 82
		47/4	0 40			42/1	3 00
		47	12 17			17/1	2 00
		Esapur				17/1A	2 06
		48	2 70			17/2A	1 00
			-----			19/1	0 60
Tel		Total . .	16 61			19/1A	0 50
			-----			19/2	1 60
		Vakodi				19/2A	0 40
	Vakodi Sub	11/1	1 60			19/3	0 90
	Minor Tail-1	11/1A	1 60			19/3A	1 20
		11/2	2 03			20/1	2 00
		11/3	1 10			20/1A	2 00
		8/1A	4 20			20/3	0 30
		8/1B	1 60			21/1	0 90
		8/1C	0 80			24/6	0 80
		8/1E	0 80			24/1	0 30
		8/2	0 60			40/2	1 00
		6/1	0 50				-----
						Total . .	26 69

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
OL-3		43/1	1 66			6/2	2 11
		40/2	3 49			9/1	4 79
		43/2	1 66			9/3A	1 61
		40/1	3 20			9/3	2 57
		40/1B	1 21				
		40/1A	1 01			Vakodi	
		39	0 52			10/1	1 37
		38/2	0 93				-----
		24/4+5	1 61			Total . .	16 75
		24/6	0 81				-----
		24/7	0 49				
		23/1	1 32			Sonkel	
		23/1B	1 33	OR-1		12/1	2 28
		23/3	1 70			11/2	0 67
						10	0 54
		Esapur					
		46	0 44			Vakodi	
			-----			9/3	0 75
		Total . .	21 38			9/1	0 83
			-----			9/2	3 01
		Sheri Wadner				10/1	2 31
Tel		43/2	1 50			5/1	0 10
		37/2A	0 82			6	1 79
		37/2	1 02				-----
		37/3	1 74			Total . .	12 28
		37/1A	2 02				-----
		40/2	2 85			Sonkel	
		39	0 86			6/2	0 34
		38/1	1 17			5/1	1 72
		38/2	0 67				
		25/2	4 00	OL-2		Telhara Bu.	
		25/3	2 93			97/1	0 73
		25/4	4 84			Vakodi	
			-----			10/1	2 03
		Total . .	24 42			11/1	1 50
			-----			11/1A	2 00
		Sonkel				11/2	2 00
OL-1	Vakodi Sub	12/1	0 38				
	Minor No.-3	11/2	0 90				
		10	1 00				
		8/1B	0 51				
		6/1	1 51				

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A				H. A
		5/3	1 41	OR-1	Vakodi Sub-	42/4A	0 50
		4/1	2 60		Minor-4	42/4	0 34
		4/2	1 00			42/1	0 90
		4/3	1 60			42/1B	0 52
		3/1	1 21			42/2	1 00
		2/2	0 60			42/1C	0 70
		2/1A	0 50			42/3A	0 61
		-----				42/3B	0 60
		Total . .	19 24			41/2	0 90
		-----				41/1	3 00
OR-2		10/1	0 70			41/2B	1 10
		6	2 69			51/2	2 00
		5/1	0 82			51/3	1 00
		5/1A	0 80			52/1	2 00
		5/1C	0 80			52/2	1 00
		5/1G	0 80			52/3	1 00
		5/1D	0 80			40/1	5 00
		5/4	0 42			39	8 00
		4/2	1 29			53/1	1 10
		4/3	1 00			-----	
		5/3	1 41			Total . .	31 27
		4/1	2 70			-----	
		-----		OR-1	Minor-4	50/3	2 00
		Total . .	14 23			51/1	4 00
		-----				51/3	2 00
Tail		52/1A	6 13			41/1B	0 57
		52/1	5 29			-----	
		56/1	2 69			Total . .	8 57
		56/2	0 40			-----	
		56/3	0 70	Total Area of Water Users Association . .			427 09
		56/3A	0 30			-----	
		54/1	3 00				

		Total . .	18 51				

				C. V. WAKODE,			
				Akola :			
				Dated the 28th August 2018.			
				Executive Engineer,			
				Akola Irrigation Division,			
				Akola.			

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४२४.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून

(१)

(२)

(३)

(४)

हे. आर

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५.

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम क्र. ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला, खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे;

त्याअर्थी, आता, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटदारांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव : वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : सिध्दीविनायक पाणी वापर संस्था, बेलखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला.

पाणी वापर संस्थेचे गाववार

विमोचक क्रमांक	वितरीका/कालवा/मुख्य कालवा/शाखा कालवा	सर्व्हे नं./गट नं. वार क्षेत्र	क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)

हे. आर

बेलखेड

बेलखेड शाखा कालवा	उजवे-६	९३	० ९७
		९७	१ ८०
		९८	१ २१

एकूण

३३ ८०

उजवे-८

६४	४ ३८
६५	० ४५
७०	० ०८
७१	१ २१
७२	७ २७
८२	१ २७
८३	१ १९
८३	१ १९
८४	० २०
८८	० ०८

एकूण

१७ ३२

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		८१८	१ ०५			१२५	० २८
		८१९	० ६८			१२६	३ ८५
		८२०	० ८२			१२७	१ ८६
		८२१	३ ०४			१२८	० ४०
		नुराबाद				१२९	१ २१
		४५/१अ	१ ५५			१३१	२ २५
		४५/१	१ ५५			१३१	० ४०
		४५/२	२ ७०			१३९	१ ७९
		ममदाबाद				एकूण	१६ ०२
		५१/१	० ३९				
		५१/२	४ ९२	डावे-११	२७९	० ८१	
		५१/३	१ ३३		८३३	० ९२	
		५१/२अ	१ २७		८३४	१ ०३	
		४८/१अ	१ ५८		८३५	१ ०९	
		४८/२	० ५०		८३६	० ३०	
		४८/१	० ९४		८३७	० ८१	
		४८/१ब	० ९४		८३८	२ ०१	
		४९/१	० ९३		८३९	३ ८०	
		४९/३	२ ३०		८४५	१ ७२	
		४९/४	१ २१		८४६	१ ६०	
		५०	० ६४		८४७	० ५०	
					८४८	१ ११	
		एकूण	३१ ५१		८४९	२ ०७	
		बेलखेड				८५०	१ ०२
डावे-१०	४७	० ६७			८५१	१ ५०	
	६०	० ३५			२७३	१ ४०	
	८४	४ २०			एकूण	२१ ६९	
	८५	१ ९७		डावे-१२	८२३	२ १०	
	८६	१ ४५			८४५	१ ७१	
	८७	० ४०			८४०	१ ०५	
	८८	१ ०७			८४१	० ६६	
	१२३	० ७५			८४३	३ ०६	
	१२४	० ३१			८४४	३ ०५	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		८५३	० ४९			२१	१ ००
		८५२	३ ०५			२२	० ८९
		८५५	१ २२			२३	२ ४०
		८५४	१ ६०			२४	० ८९
		८५६	० १०			२५	१ ६५
		८५७	० ४१			२६	१ ६२
		८५८	० ४४			२७	१ २०
						२८	१ ०३
						२९	२ ७२
		एकूण	१८ ९४			१३६	१ ६९
						१३७	१ ६६
						१३८	३ १३
बेलखेड	डावे-१	११४	२ १५				
वितरिका क्र. २		१२२	२ ६०			एकूण	३१ ९८
		१४०	१ ६६				
		१४१	० ८१	बेलखेड	उजवे-१	३७	१ ०४
		१४२	२ २२	लघुपाट क्र. ३		३८	२ ९२
		१४३	३ १९			३९	१ ९९
		१४४	४ ०७			४०	० २२
		१४५	२ २०			४३	० ७०
		१४६	४ १५			४४	२ २५
		१४७	१ ३५			४५	० ७०
		१४८	० ८१			४८	० ८३
						४९	० ३१
		एकूण	२५ २१			५४	० ३०
						५५	० ६५
	उजवे-१	११३	१ ५०			५६	१ ०३
		१४४	५ ८०			५८	० ४०
		११९	१ ५०			५९	० ८१
		१२२	१ ८२			६१	१ २०
		१४५	० ९८			६२	१ ४०
		१४६	१ २०			६३	० ०५
						४७	१ ९२
		एकूण	१२ ८०			एकूण	१८ ७२
	उजवा पुच्छ	१३०	० ५०		पुच्छ	३१	४ ६३
		१३२	२ ५६			३२	० ६८
		१३३	० ८३			३३	० ६८
		१३४	० ७६			३४	१ ३९
		१३५	१ २६			३५	१ ७९
		१३९	२ २५			३६	१ ६२
		३०	२ ००				
		२०	१ ९४				

अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
		३७	१ ०४
		३८	५ १४
		३९	१ ९९
		४०	२ ०१
		४१	० ८६
		४२	१ ७०
		४३	० ९७
		४४	० ३०
		४५	१ ०६
		४६	१ ८२
		एकूण . .	२७ ६८
बेलखेडा शाखा	डावे-१३	४६/१	० २५
कालवा		६३/४	० ४०
		८०३	० ३५
		८०४	० ३३
		८०६	० १६
		८०७	० २१
		८०८	० २०
		८१३	५ ५७
		८१४	० ९५
		८१५	० १५
		८२१	१ ४०
		८२२	७ ६५
		एकूण . .	१७ ६२
उजवे-७		१०३	० ३८
		७३	० ३३
		७४	० ५०
		७५	० ३०
		७६	० २९
		७७	० २९
		७८	० ४७
		७९	१ ६०
		८०	७ ०५
		८१	० २५

अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
		९२	२ ०९
		९४	१ ०५
		९५	० ५५
		९६	० ५०
		९७	० १०
		८२	० ४२
		एकूण . .	१६ १७
		पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	३६३ ७९

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

चि. वि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४२५.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005

Notification-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the update map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individuals holders or occupiers of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

SCHEDULE—Contd.

may within 30 days from the date of publication of this notification in the <i>Official Gazette</i> file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.						(1)	(2)	(3)	(4)
									H. A.
								82	1 27
								83	1 19
								83	1 19
								84	0 20
								88	0 08
SCHEDULE									
Name of the Project :—Wan Project, Tq. Telhara, Distt. Akola.									
Name of the WUAs :—Siddhivinayak Water User Association Belkhed,Tq. Telhara, Distt. Akola.								Total	. . 17 32
Offtake Numbers	Distributory/ Branch Canal/ Main Canal	Villagewise Survey No./ Gut No. Wise Area				OR-9	63	1 54	
		Survey Nos./ Gut Nos.		Area			50	0 71	
							51	0 30	
							52	0 77	
							53	0 89	
							54	0 50	
(1)	(2)	(3)		(4)			44	0 71	
				H. A.			49	0 20	
							830	1 07	
							831	1 02	
Belkhed	OR-6	93		0 97			824	1 88	
Branch		97		1 80			825	1 70	
Canal		98		1 21			828	0 82	
		100		4 00			829	1 74	
		101		0 48			273	2 15	
		102		3 44			840	2 00	
		107		1 00			823	2 60	
	OR-7	108		1 59			Total	. . 20 60	
		103		0 38					
		73		0 80		OL-9	89	2 98	
		74		0 48			90	4 32	
		75		0 30			91	0 10	
		76		0 85			92	0 10	
		77		0 30			103	0 35	
		78		1 12			104	0 46	
		79		1 60			105	0 75	
		80		7 05			106	0 63	
		81		1 60			109	0 77	
		92		2 09			110	0 35	
		94		1 09			111	2 90	
		95		0 55			115	1 43	
		96		0 50			116	0 43	
		97		0 10			117	1 62	
				-----			118	1 58	
	Total . .	33 80		-----			119	1 74	
							120	0 85	
	OR-8	64		4 38			121	2 16	
		65		0 45					
		70		0 08					
		71		1 21					
		72		7 27					

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		122	1 00			48/1A	1 58
		842	2 05			48/2	0 50
		832	0 54			48/1	0 94
						48/1B	0 94
	Total	. .	27 11			49/1	0 93
						49/3	2 30
	Mamdabad					49/4	1 21
OR-10	39/1		1 59			50	0 64
	39/2		1 27				
	41/3		0 15			Total	. . 31 51
	41/4		0 15				
	41/5		0 15			Belkhed	
	41/6		0 10	OL-10	47		0 67
	42		0 40		60		0 35
	43		8 50		84		4 20
	44/1		1 51		85		1 97
	44/1A		1 52		86		1 45
	45/1		1 35		87		0 40
	45/2		1 20		88		1 07
	46/1		2 00		123		0 75
	46/1A		1 18		124		0 31
	46/2		1 00		125		0 28
	821		0 30		126		3 85
	822		3 60		127		1 86
	44		0 65		128		0 40
					129		1 21
	Total	. .	26 62		130		2 25
					131		0 40
	Belkhed				139		1 79
OR-11	815		1 12			Total	. . 16 02
	816		1 03				
	817		1 02			OL-11	279 0 81
	818		1 05			833	0 92
	819		0 68			834	1 03
	820		0 82			835	1 09
	821		3 04			836	0 30
	Nurabad					837	0 81
	45/1A		1 55			838	2 01
	45/1		1 55			839	3 80
	45/2		2 70			845	1 72
	Mamdabad					846	1 60
	51/1		0 39			847	0 50
	51/2		4 92			848	1 11
	51/3		1 33			849	2 07
	51/2A		1 27				

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H.A.				H.A.
		850	1 02			30	2 00
		851	1 50		L-Tail	20	1 94
		273	1 40			21	1 00
						22	0 89
		Total	21 69			23	2 40
						24	0 89
						25	1 65
OL-12		823	2 10			26	1 62
		845	1 71			27	1 20
		840	1 05			28	1 03
		841	0 66			29	2 72
		843	3 06			136	1 69
		844	3 05			137	1 66
		853	0 49			138	3 13
		852	3 05			Total	31 98
		855	1 22				
		854	1 60	Belkheda OR-1		37	1 04
		856	0 10	Minor No. 3		38	2 92
		857	0 41			39	1 99
		858	0 44			40	0 22
						43	0 70
		Total	18 94			44	2 25
						45	0 70
						48	0 83
Belkheda OL-1		114	2 15			49	0 31
Distributory		122	2 60			54	0 30
No.2		140	1 66			55	0 65
		141	0 81			56	1 03
		142	2 22			58	0 40
		143	3 19			59	0 81
		144	4 07			61	1 20
		145	2 20			62	1 40
		146	4 15			63	0 05
		147	1 35			47	1 92
		148	0 80				
		Total	25 20			Total	18 72
Belkheda OR-1		113	1 50		Tail	31	4 63
Minor No. 2		144	5 80			32	0 68
		119	1 50			33	0 68
		122	1 82			34	1 39
		145	0 98			35	1 79
		146	1 20			36	1 62
		Total	12 80			37	1 04
						38	5 14
R-Tail		130	0 50			39	1 99
		132	2 56			40	2 01
		133	0 83			41	0 86
		134	0 76			42	1 70
		135	1 26			43	0 97
		139	2 25				

SCHEDULE—Contd.

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४२६.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५.

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम क्र. ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला, खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे;

त्याअर्थी, आता, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतक-यांकडून व्यवस्थापन या खाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटदारावर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव : वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : श्री आदिशक्ती पाणी वापर संस्था, थार, ता. तेल्हारा, जि. अकोला.

विमोचक	वितरीका/कालवा/ मुख्य कालवा/ शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार सर्व्हे नं./गट नं. वार क्षेत्र	
		सर्व्हे/गट नंबर	क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)

हे. आर

गाडेगाव

थार लघुपाट	उजवा-१	५८	१ ४५
		६०/१	० ८२
		६१/१	२ ६९
		६१/२अ	
		६१/३	

(1)	(2)	(3)	(4)
			H.A.
		44	0 30
		45	1 06
		46	1 82
		Total . .	27 68
Belkhed	OL-13	46/1	0 25
Branch		63/4	0 40
Canal		803	0 35
		804	0 33
		806	0 16
		807	0 21
		808	0 20
		813	5 57
		814	0 95
		915	0 15
		821	1 40
		822	7 65
		Total . .	17 62
	OR-7	103	0 38
		73	0 33
		74	0 50
		75	0 30
		76	0 29
		77	0 29
		78	0 47
		79	1 60
		80	7 05
		81	0 25
		92	2 09
		94	1 05
		95	0 55
		96	0 50
		97	0 10
		82	0 43
		Total . .	16 18
Total Area of Water User's Association . .			363 79

C. V. WAKODE,

Executive Engineer,

Akola Irrigation Division,
Akola.

Akola :
Dated the 28th August 2018.

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		६२/२	० ९३			१६/५	० ५०
		थार				१५/२	२ ००
		५३/१	१ ५०			१८/६	० ५०
		५३/२	० ९२			१८/७	१ ००
		५३/२अ	० ९२			२४	१ ९०
		५३/३	१ ०२			२१/१	१ ३०
		५३/४	१ ०१			२१/१अ	
		५३/७	१ ३९			२१/१ब	
						२१/३	
		एकूण	१२ ६५			२१/२	२ ६०
						२२/१	
		गाडेगाव				२२/२	
						२२/२अ	
थार लघुपाट	डावा-१	३८/२	० ३१			२२/४	० ४४
		३९	० १५			२१/२	
		४१/१	० ६९			एकूण	२० २१
		४१/१अ	० ७९				
		४१/२	१ ५४				
		४३/२	२ ४३				
		४३/२अ	० ९९				
		४३/३	१ २१	थार लघुपाट	डावा-२	३९	९ ३०
		४३/४	० ४१			४०/१	१ १९
		४३/५	० ८१			४०/२	१ ५८
		४३/३	० ३७			४०/३	१ १८
		४४/३अ	० ३८			४०/४	१ ६७
		एकूण	१० ०८			४०/५	२ १४
		थार				४१/३	२ ९६
						५८	५ ३०
थार लघुपाट	उजवा-२	१४/२	१ ४३			एकूण	२५ ३२
		१५/१	१ २०				
		१५/३	२ ००				
		१५/५अ	१ ५०	थार लघुपाट	उजवा-३		थार
		१६/१ब	१ २१			१३/३	१ ६१
		१६/१ब	१ २०			१३/३अ	० ७९
		१६/१	१ २०			१३/४	१ २३
		१६/४	० २३			१३/५	० ८१

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		१३/६	० ५०	थार लघुपाट	डावा-४	४	९ ००
		१४/३	४ ४०			५/२	० २०
		२१/२	० ४०			५/७	० १५
		२२/४	२ ०४			६/१	० २०
		२२/५	० ७७			६/२	० १३
		२३/१	१ २०			६/३	० ५०
		२३/१अ	१ २०			६/५	१ ००
		२३/१ब	० ४१			७/१	३ २८
		२३/३	१ २१			७/३	१ ९७
		२५/२अ	१ ६२			७/३अ	१ ९७
		२५/२	१ ५२			७/४	० ८१
		२४	० ६४			७/६	० ६४
		२२/१	० २०			८/१	२ ०८
		२२/१				८/१	० ८७
		२२/१				८/३	० ६६
		२२/२अ				८/४	२ २०
		एकूण	२० ५५			१३/२	० ७५
						१३/२अ	१ ४१
						एकूण	२७ ८२
थार लघुपाट	डावा-३	१	५ ६१				
		५६/१	१ ७०	थार लघुपाट	पुच्छ भाग	१०/१	० ७६
		५७/१	३ २९			१०/१अ	३ ९१
		५७/२	२ ४३			१०/१ब	३ ००
		५८/१	१ ७५			१०/२	१ ००
		५८/१अ	१ ७५			१०/३	० २०
		५८/२	० ८५			१०/४	१ ००
		५८/२अ	० ८१			११/१	१ ००
		५८/३	० ७२			११/३अ	३ ३०
		५९/१	२ ४२			१२/१अ	१ ७५
		६३	१ ५०			१२/२	१ २०
		एकूण	२२ ८३			१२/३	० ८१
						एकूण	१७ ९३

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			गाडेगाव				
थार उपलघुपाट डावा-१	५८		० ७४	थार डावा-२	१६/५		० ७२
				उपलघुपाट-१	१८/१		० ०९
			थार		१८/१ब		१ ४७
		४३/१	३ ००		१९/२		० ५०
		४३/२	१ ००		१९/३		१ ६०
		४३/२अ	० ३०		३८/१		१ २५
		४३/२ब	० ३६		३८/२		१ २१
		५४	२ ३१		३८/३		० ५१
		५५/१	१ १०		४०		१ ५०
		५५/२	३ ००		३९/१		१ ७६
		५९/१	२ ११		३९/२		१ ०२
		६०/१	१ ००		४२/२		४ ००
		६०/२	० ६०		४३/१		४ ००
		६०/३	० ९०		४३/२		० ५०
		६०/४	० १४		१७		२ ००
		६०/५	२ ००				
						एकूण . .	२२ १३
			एकूण . . १८ ५६				
थार उपलघुपाट-१	उजवा-२	१९/१अ	१ ०१	थार डावा-३	१८/१		० ४७
		१९/२	० ४५	उपलघुपाट-१	१८/२		० ७३
		१९/३	१ ९०		१८/३		१ ००
		३७/१अ	० ३६		१८/४अ		१ ४९
		३७/२	१ ५०		१८/५		१ ००
		३७/२ब	२ ४२		१८/५अ		१ ०१
		३७/२	२ ६३		१८/६		० ५०
		३८/१	१ ३०		१८/७		१ ००
		३८/१अ	१ ६८		१८/८		२ ७०
		४०	१ ५०		१५/२		२ ००
		४१	१ ४३		२०/१अ		१ ६६
		४२/२	० ३०		२०/२		१ ००
		४४/२			२०/२अ		० ८५
		४४/४	२ ००		२१/१		१ २०
		४४/५			२१/१अ		० २०
		४३/२अ	० ५०		२१/१		१ ००
		४३/२ब	० ५०		२१/१अ		० ५०
		५५/१			२१/१ब		० ५०
		५५/२	० ८०		२२/१		१ ००
		५२/३	० ०७		२२/२		० ८०
		५२/४	० ०८		२२/२अ		१ ००
						एकूण . .	२२ ३४
			एकूण . . २० ४३				

[illegible]

भाग १ (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. १४२७.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER				(1)	(2)	(3)	(4)
MMISF ACT, 2005						Thar	H.A.
Notification-III						53/1	1 50
						53/2	0 92
No. 5764-TB-4-Notification-3-2018.—						53/2A	0 92
						53/3	1 02
						53/4	1 01
						53/7	1 39
						Total . .	12 65
						Gadegaon	
				O.L.-1		38/2	0 31
						39	0 15
						41/1	0 69
						41/1A	0 79
						41/2	1 54
						43/2	2 43
						43/2A	0 99
						43/3	1 21
						43/4	0 41
						43/5	0 81
						43/3	0 37
						44/3	0 38
						Total . .	10 08
						Thar	
				O.R.-2		14/2	1 43
						15/1	1 20
						15/3	2 00
						15/5A	1 50
						16/1B	1 21
						16/1C	1 20
						16/1D	1 20
						16/4	0 23
						16/5	0 50
						15/2	2 00
						18/6	0 50
						18/7	1 00
						24	1 90
						21/1	1 30
						21/1A	
						21/1A	
						21/3	
						21/2	
						Gadegaon	
				Thar Minor	O.R. 1-A	58	1 45
						60/1	0 82
						61/1	2 69
						61/2A	
						61/3	
						62/2	0 93

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H.A.				H.A.
	22/1]		O.L.-3	1		5 61
	22/2		2 60		56/1		1 70
	22/2A				57/1		3 29
	22/4				57/2		2 43
	21/2		0 44		58/1		1 75
					58/1A		1 75
	Total . .		20 21		58/2		0 85
					58/2A		0 81
		Gadegaon			58/3		0 72
O.L.-2	39		9 30		59/1		2 42
	40/1		1 19		63		1 50
	40/2		1 58				
	40/3		1 18		Total . .		22 83
	40/4		1 67				
	40/5		2 14				
	41/3		2 96	O.L.-4	4		9 00
	58		5 30		5/2		0 20
					5/7		0 15
	Total . .		25 32		6/1		0 20
					6/2		0 13
		Thar			6/3		0 50
O.R.-3	13/3		1 61		6/5		1 00
	13/3A		0 79		7/1		3 28
	13/4		1 23		7/3		1 97
	13/5		0 81		7/3		1 97
	13/6		0 50		7/4		0 81
	14/3		4 40		7/6		0 64
	21/2		0 40		8/1		2 08
	22/4		2 04		8/1C		0 87
	22/5		0 77		8/3		0 66
	23/1		1 20		8/4		2 20
	23/1A		1 20		13/2		0 75
	23/1B		0 41		13/2A		1 41
	23/3		1 21				
	25/2A		1 62		Total . .		27 82
	25/2		1 52				
	24		0 64	Tail	10/1		0 76
	22/1]			10/1A		3 91
	22/1		0 20		10/1B		3 00
	22/2A				10/2		1 00
					10/3		0 20
	Total . .		20 55		10/4		1 00
					11/1		1 00
					11/3A		3 30

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H.A.				H.A.
		12/1A	1 75			43/2A	0 50
		12/2	1 20			43/2B	0 50
		12/3	0 81			55/1] 0 80
						55/2	
		Total . .	17 93			52/3	0 07
						52/4	0 08
		Gadegaon				Total . .	20 43
Thar Sub-	O.L.-1	58	0 74				
Minor		Thar		O.L.-2	16/5	0 72	
		43/1	3 00		18/1	0 09	
		43/2	1 00		18/1B	1 47	
		43/2A	0 30		19/2	0 50	
		43/2B	0 36		19/3	1 60	
		54	2 31		38/1	1 25	
		55/1	1 10		38/2	1 21	
		55/2	3 00		38/3	0 51	
		59/1	2 11		40	1 50	
		60/1	1 00		39/1	1 76	
		60/2	0 60		39/2	1 02	
		60/3	0 90		42/2	4 00	
		60/4	0 14		43/1	4 00	
		60/5	2 00		43/2	0 50	
					17	2 00	
		Total . .	18 56				
						Total . .	22 13
Thar Sub-	O.R.-2	19/1A	1 01				
Minor-1		19/2	0 45				
		19/3	1 90		O.L.-3	18/1C	0 47
		37/1A	0 36			18/2	0 73
		37/2	1 50			18/2C	0 73
		37/2B	2 42			18/3	1 00
		37/2C	2 63			18/4A	1 49
		38/1	1 30			18/5	1 00
		38/1A	1 68			18/5A	1 01
		40	1 50			18/6	0 50
		41	1 43			18/7	1 00
		42/2	0 30			18/8	2 70
		44/2] 2 00			15/2	2 00
		44/4				20/1A	1 66
		44/5				20/2	1 00

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४२८.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांकडून
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
२००५.—

(१) (२) (३) (४)
हे. आर

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करित आहे.

त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थांमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांचे आंत अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव :- वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :- साईबाबा पाणी वापर संस्था,
गाडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला.

विमोचक वितरीका/कालवा पाणी वापर संस्थेचे गाववार,
क्र. मुख्य कालवा/ स.नं./गट नं. वार क्षेत्र
शाखा कालवा

(१) (२) (३) (४)
सर्व्हे नं./गट नं. क्षेत्र
हे. आर

नुराबाद

गाडेगाव उजवे १ ४७/२ ० ६०
लघुपाट

ममदाबाद

५३ ० ५४

५४ ० ९९

५५/२ १ ४४

तेल्हारा बुद्रुक

३१/१अ १ ६७

३१/१क ० ६१

३१/१ड ० ८५

३१/१ग ० ८५

३१/२ ३ ९०

५५/२ ० ४५

५५/४ १ २६

५५/४ ० ७५

५३/१क ० ३०

३७/१ १ ६३

३७/२ १ ९४

३८/१ १ ००

३८/२अ ० ५५

३८/२क ० ५९

३८/३ १ २५

५२/३ १ १७

५२/४ ० ५७

५२/५ ० ६०

५८/१ १ ४०

५९ ० ९०

६० ३ ८८

६० २ ३२

४७ १ १०

५३ ० ६०

५४ ० ७२

५२/१,२ ० ४५

५६/२ १ ०५

३१/१अ ० ६०

३१/१ड ० ४५

३१/१ग ० ४९

५५/१ ४ ०५

५५/२ ० ४५

५४/१अ १ ४७

५४/१ब १ ६२

५४/२ ० ९३

५३/१अ १ ९५

५२/२अ ० ९०

५२/२ब १ ८६

३१/१इ ० ८१

५४/१ ० १५

५३/१अ ३ २६

५२/२ १ ९३

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		५२/२अ	१ १५		उजवे-३	१२/२	० ६५
		५२/२ब	१ ८६			१३	५ ५०
		४२/३	१ ५२			१४/२	० ३५
		४२/३अ	० ८१			१४/३	० ७५
		३९/२	१ ३७			१४/६	० ८४
		३९/१क	० ८६				
		३९/१ब	१ ६२			एकूण . .	८ ०९
		३९/१	१ ४५				
		३८/१	३ १०		डावे-३	१४/१अ	४ ०२
		३८/२	२ ००			१४/२	२ ८०
		३८/२क	० ३२			१४/२अ	१ ५२
		३८/३	० ३६			१४/४	० ३२
						१५/१	५ ९७
		एकूण . .	७३ २७			१५/२	३ २२
						१७/१	१ ६०
						१७/१अ	१ १०
		ममदाबाद					
डावे-२		६०	० ३०			एकूण . .	२० ५५
		६१	३ २०				
		६१/४	१ १५				
		६१/५अ	१ १८		डावे-४	२	६ ९१
		६१/५	१ २१			३/१	१ ४४
		६१/३	१ १५			३/२	० ७७
						३/३	० ९१
		एकूण . .	८ १९			३/अ	० ९१
						३/४	० ८५
		गाडेगाव				३/५	३ ८०
पुच्छ		४६/३	० ९७			४/१	१ ०५
		४६/५	२ ०७			४/२	१ १०
		४५	२ ५३			१/१	१ १४
		३६/१	१ २१			१/१अ	१ ३७
		३६/१अ	० ९०			१/२	१ ३१
		३६/१ब	० ८५			१४	१ ७५
		३६/१क	१ ०६			१४/४	० ९०
		३६/३	० ८१			५/१	० ५०
		३५	४ ७५			५/४	१ ५३
		३७/२	० ६९			७८/१	० ७५
		३८/१	२ ५८			७९/२	० ७९
		३८/२	२ ४२			७९/२अ	० ८२
		३९	० २२			८०	२ ७३
		एकूण . .	२१ ०६			एकूण . .	३१ ३३

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
उजवे-५		५१/१	२ ०४			४७/२अ	१ १७
		५१/१अ	१ १२			३१/१	१ ४९
		४४/२	० ९३			३३/२	२ ९०
		४३/१	१ ३०			३३/४	१ १८
		३७/१	४ ४५			३४	० ८७
		४४/२अ	० ४८				
		४४/२ब	० ५०			एकूण . .	२१ ७१
		४४/३अ	० ३८				
		४४/३	० ३७		पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .		२१७ ७१
		३८/२	१ ३२				
		५२/१	० ०३				
		एकूण . .	१२ ९२				
उजवे-४		१/१	० २५				
		२	० ८०				
		३/४	० १५				
		३/५	० १५				
		४/१	१ ०६				
		४/२	० ८४				
		५/१	१ २१				
		५/२	६ ३३				
		५/३	२ ८७				
		५/४	० ७०				
		६/३	१ ४९				
		७९/१	२ ९९				
		८०	१ ७५				
		एकूण . .	२० ५९				
डावे-५		५१/१	१ ६६				
		५१/१अ	० ८५				
		५०	५ ७१				
		४६/१	० ६७				
		४६/१अ	० ७०				
		४६/२	० ९५				
		४८/१	१ ०३				
		४७/१	० ८९				
		४७/२	० ४१				
		४७/३	१ २३				
डावे-६							

चि. वि. वाकोडे,

कार्यकारी अभियंता,

अकोला पाटबंधारे विभाग,

अकोला.

अकोला :

दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४२९.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water Users Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola, hereby, delineate Area of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places;

Therefore, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola, also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by the notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette* file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of the Project :-Wan Project,
Ta. Telhara, District Akola.

Name of the WUA's :-Sai Baba WUA, Gadegaon,
Tq. Telhara, District Akola.

Offtake Distributory/ Villagewise Survey/
Number(s) Branch Gut No.
Canal/Main wise Area
Canal

Survey No./ Area
Gut No.

(1) (2) (3) (4)
H. A.

Nurabad

Gadegaon OR-1 47/2 0 60
Minor Mamdabad

53 0 54

54 0 99

55/2 1 44

Telhara Budruk

31/1A 1 67

31/1C 0 61

31/1D 0 85

31/1G 0 85

31/2 3 90

55/2 0 45

55/4 1 26

55/4 0 75

53/1C 0 30

37/1 1 63

37/2 1 94

38/1 1 00

38/2A 0 55

38/2C 0 59

38/3 1 25

52/3 1 17

52/4 0 57

52/5 0 60

58/1 1 40

59 0 90

60 3 88

60 2 32

47 1 10

53 0 60

54 0 72

52/1,2 0 45

SCHEDULE—Contd.

(1) (2) (3) (4)
H. A.

56/2 1 05

31/1A 0 60

31/1D 0 45

31/1G 0 49

55/1 4 05

55/2 0 45

54/1A 1 47

54/1B 1 62

54/2 0 93

53/1A 1 95

52/2A 0 90

52/2B 1 86

31/1E 0 81

54/1 0 15

53/1A 3 26

52/2 1 93

52/2A 1 15

52/2B 1 86

42/3 1 52

42/3A 0 81

39/2 1 37

39/1C 0 86

39/1B 1 62

39/1 1 45

38/1 3 10

38/2 2 00

38/2C 0 32

38/3 0 36

Total . . 73 27

Mamdabad

OL-2 60 0 30

61 3 20

61/4 1 15

61/5A 1 18

61/5 1 21

61/3 1 15

Total . . 8 19

Gadegaon

Tail 46/3 0 97

46/5 2 07

45 2 53

36/1 1 21

36/1A 0 90

36/1B 0 85

36/1C 1 06

36/3 0 81

35 4 75

37/2 0 69

38/1 2 58

38/2 2 42

39 0 22

Total . . 21 06

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
OR-3		12/2	0 65			44/2A	0 48
		13	5 50			44/2B	0 50
		14/2	0 35			44/3A	0 38
		14/3	0 75			44/3	0 37
		14/6	0 84			38/2	1 32
						52/1	0 03
	Total . .		8 09			Total . .	12 92
OL-3		14/1A	4 02	OR-4		1/1	0 25
		14/2	2 80			2	0 80
		14/2A	1 52			3/4	0 15
		14/4	0 32			3/5	0 15
		15/1	5 97			4/1	1 06
		15/2	3 22			4/2	0 84
		17/1	1 60			5/1	1 21
		17/1A	1 10			5/2	6 33
	Total . .		20 55			5/3	2 87
OL-4		2	6 91			5/4	0 70
		3/1	1 44			6/3	1 49
		3/2	0 77			79/1	2 99
		3/3	0 91			80	1 75
		3/A	0 91			Total . .	20 59
		3/4	0 85	OL-5		51/1	1 66
		3/5	3 80			51/1A	0 85
		4/1	1 05			50	5 71
		4/2	1 10			46/1	0 67
		1/1	1 14			46/1A	0 70
		1/1A	1 37			46/2	0 95
		1/2	1 31	OL-6		48/1	1 03
		14	1 75			47/1	0 89
		14/4	0 90			47/2	0 41
		5/1	0 50			47/3	1 23
		5/4	1 53			47/2A	1 17
		78/1	0 75			31/1	1 49
		79/2	0 79			33/2	2 90
		79/2A	0 82			33/4	1 18
	80		2 73			34	0 87
	Total . .		31 33			Total . .	21 71
OR-5		51/1	2 04	Total Area of Water Users Association . . 217 71			
		51/1A	1 12				
		44/2	0 93				
		43/1	1 30				
		37/1	4 45				

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

Akola :
Dated the 28th August 2018.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३०.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
२००५.-

प्रकटन-३

क्र. ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.-

ज्याअर्थी महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलमे ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे;

त्याअर्थी, मी, चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थांमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहिर झाल्यापासून ३० दिवसांचे आंत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव :- वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला.

पाणी वापर संस्थांचे नाव व पत्ता :- जलधारा पाणी वापर संस्था,
तेल्हारा, जि. अकोला.

विमोचक क्र.	वितरीका/कालवा मुख्य कालवा/ शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार, स.नं./गट नं., वार क्षेत्र
-------------	---------------------------------------	--

(१)	(२)	(३) सव्हे नं./गट नं.	(४) क्षेत्र हे. आर
-----	-----	----------------------	--------------------

ममदाबाद

ममदाबाद	उजवा-१	३९/१	१ ९०
लघुपाट		३९/१अ	३ २०
		४५/१	२ ८०
		४६/२	२ ७०
		४७	२ ६०
		४८/१अ	२ ००
		४८/१	२ १०
		४८/२	० ५०
		४९/१	१ ३०

उजवा-२

तेल्हारा

६६/१	२ ००
६९/१	० ५२
६९/१अ	० ४१
७०/१	१ ६९
७०/२	१ ५५
७०/२अ	१ ५५
७१	२ २५
ममदाबाद	
२२	३ १०
नूराबाद	
४०	२ ५०
४९/१	१ ५०

एकूण . . ५८ ७०

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		४९/२	१ ५०			१०/२	२ ६१
		४९/२	१ ५०			१३/१	२ १६
		५०	३ ००				नूराबाद
		५१	२ १२			१३/२	० ८१
		५२/१ब	१ २५			१३/३	० ३९
						१३/४	० ३९
		एकूण . .	२६ ४४			१३/४अ	० ३८
						१३/४ब	० ३८
						१४+१५	२ ६०
डावा-२		४९/१	१ ६०			३५	२ २५
		४९/२	२ ००			३६/१	० २०
		४९/४	१ १४			३४/१अ	० १५
		५०	३ ७५			३६/१ब	० १०
		५२/१	१ ५५			३६/१ड	० २०
		५२/१अ	० ३५				ममदाबाद
		५२/१	० ७१			३६/१इ	० १०
		५२/५	० ४०			३६/२	० ०५
		५२/६	१ ७०				तेल्हारा
			तेल्हारा बु.			७९	३ ५०
		६६/१	० ३०				
		६८/१	० ७५			एकूण . .	३५ ६९
		६८/२	० ७५				
		६९/२	३ ००				ममदाबाद
		एकूण . .	१८ ००	डावा-३		१६	२ ०५
						१७/१	१ ३२
						१८	१ २४
						१९/४	० १५
						१९/६	० २४
							तेल्हारा
उजवा-३		२१	२ ६०			२१/१	० ६७
		२२	३ ००			२१/२	२ ०४
		२२	० १५			२२/२	१ ०२
		२३	१ ८५			२२/२अ	० ६१
		२४/१	१ २९			२२/२ब	० ८१
		२४/२	१ ००			२३	० ९२
		२५	१ ८०			२५	० ४७
		२६	१ ९०			७८	० ७५
		२६	२ १०				तेल्हारा बु.
		६	१ ८२			२२/३	० १५
		८	० ३१				
		९/१	० ८०			एकूण . .	१२ ४४
		९/२	० ८०				

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			ममदाबाद				ममदाबाद
उजवा-४		११	२ ३३			५१/२	१ ४४
		१२	३ ५६			५१/३	
		१३/१	३ ०९			५३/१	० ५०
		१३/२				५३/१अ	० ५८
		१४/२	३ ०३			५३/२	० ६५
		१९/१	० ४१				नूराबाद
		१९/१अ	० ३८			४८	० ९५
		१९/२	० ७६			४५/२	० १०
		१९/३	१ ३६				
		१९/६	० ५०				
		२०	० ७३				
		१९/४	० ६०			एकूण . .	९ ३२
		१५	० ३०				
		१८	२ ०५				
		१७	० ९१				
			एकूण . .	डावा-१		२४/२	१ २०
			२० ०१			२४/४	१ ०५
						२४/२	० ९५
						२५	३ ९०
						२९	३ ९०
						३३/१	१ ००
						३३/२	१ १४
						५६/१	० २०
						५६/२	० २०
						५६/२अ	० २५
						३०	१ २०
						३१/१अ	० ६०
							ममदाबाद
ममदाबाद	उजवा-१	६४/२	० ११			५५/१	२ ४६
उपलघुपाट		६५	१ ७०			५५/२	
		६६/१	० ५०			५३	२ ३०
		६६/२अ	० २०			५४	२ ७०
		६६/२ब	० ०५			४७/१	० ३०
		६७/१अ	० ४९			४७/२	० ३५
		६७/२	० २०				
		६८/२अ	० ५५				
		६८/२ब	० १०				
		६८/३अ	० ५०			एकूण . .	२३ ७०
		६८/४	० ७०				

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)	
			हे. आर				हे. आर	
उजवा-२		नूराबाद				नूराबाद		
	४७/१	० २०		ओ टी आर	६०/१अ	१ २४		
		ममदाबाद			६०/१	१ ००		
	५३	० ४०			६०/२	१ ००		
	५४	२ ७०			६०/३	० ८१		
	५५/१	१ ७०			६०/३	० ८१		
		तेल्हारा बु.			६०/४	१ ६२		
	२६	१ ४३			६०/५	१ २२		
	२७/२	४ ५६			६२	२ ६९		
	२७/५	० ९५			५९/२	० ८०		
	२८/१	३ ४७						
	२८/२	१ ६०						
	३०	३ ००						
	२९	० ४०						
		एकूण . .	२० ४१			९/१	१ ४०	
						९/२	१ ००	
	डावा-२		तेल्हारा			९/३	० ५०	
		२२/३	१ ५२			९/४	० ५०	
२३/१		२ ३६			९/५	१ १०		
२३/२		२ ७२			८/३	० ९०		
२५		३ ५२						
		एकूण . .	१० १२			एकूण . .	१६ ५९	
उजवा-पुच्छ भाग		नूराबाद				नूराबाद		
	६१/१	३ १०		ममदाबाद ओ एल	४९	० ८८		
	६१/२	० ४०		लपा	५०	१ ००		
	६१/२	१ ०३			५२	४ १७		
	६१/४	१ ११			५३	४ ६५		
		ममदाबाद						
	६५/१	१ २०						
	६५/१अ	१ २०						
		तेल्हारा				एकूण . .	१० ७०	
	१०	१ ०१						
	११/१	० ७०						
	१८/१	१ ३२		पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	२८८ ९४			
	१८/२	१ २७						
	१८/२ब	१ १६						
	८२/२अ	१ ०७						
	१९	१ ८८						
	२४/२	० १५						
		एकूण . .	१६ ६०					
					सि. व्हि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला.			
				अकोला : दिनांक २८ ऑगस्ट २०१८.				

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

सि. व्हि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३१.

SCHEDULE—Contd.

BY EXECUTIVE ENGINEER (1) (2) (3) (4)
H. A.
MMISF ACT, 2005.

Notification-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act 2005. I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola, hereby delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places ;

Now, Therefore, I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola, also hereby declare that no water should be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette* file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle Akola.

SCHEDULE

Name of the Project :-Wan Project,
Ta.-Telhara, District-Akola.

Name of the WUA's :-Jaldhara WUA Telhara,
Tq.-Telhara, District-Akola.

Off take Number(s)	Distributory/ Branch Canal/Main Canal	Villagewise Survey No./Gut No. Wise Area
--------------------	---------------------------------------	--

	Survey No./ Gut No.	Area
--	---------------------	------

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.

Mamdabad

Mamdabad	OR-1	39/1	1 90
Sub-Minor		39/1A	3 20
		45/1	2 80
		46/2	2 70

O. R.-2

47	2 60
48/1A	2 00
48/1	2 10
48/2	0 50
49/1	1 30
66/2A	1 06
66/2B	0 35
68/1	1 00
68/2	1 00
65	8 10
66/1	2 04
Telhara Bu.	
68/2A	1 00
68/2B	0 09
68/4	1 50
17/2	1 47
17/3	0 49
Nurabad	
48	2 00
49/1	1 69
49/2	1 00
49/4	2 00
50	3 20
52/3	2 09
54/4A	1 04
56/1A	1 05
53/2	1 50
52/4	1 04
53/3A	0 61
53/4	0 57
53/5	0 56
66	3 15
Total . .	58 70
Telhara	
66/1	2 00
69/1	0 52
69/1A	0 41
70/1	1 69
70/2	1 55
70/2A	1 55
71	2 25

OL-2

O. L.-3

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		Mamdabad				Mamdabad	
O. R.-4		11	2 33			51/2	1 44
		12	3 56			51/3	
		13/1	3 09			Nurabad	
		13/2				53/1	0 50
		14/2	3 03			53/1A	0 58
		19/1	0 41			53/2	0 65
		19/1A	0 38			48	0 95
		19/2	0 76			45/2	0 10
		19/3	1 36				
		19/6	0 50				
		20	0 73			Total . .	9 32
		19/4	0 60				
		15	0 30			Telhara Bu.	
		18	2 05	O. L.-1		24/2	1 20
		17	0 91			24/4	1 05
						24/2	0 95
		Total . .	20 01			25	3 90
						29	3 90
O. R.-5		14/1	1 14			33/1	1 00
		14/1B	2 20			33/2	1 14
		14/2	2 10			56/1	0 20
		15	1 48			56/2	0 20
		17/1	0 15			56/2A	0 25
		18	1 80			30	1 20
		Telhara Bu.				31/1A	0 60
		21/1A	0 70			Mamdabad	
		21/1B	0 65			55/1	2 46
						55/2	
		Total . .	10 22			53	2 30
						54	2 70
		Telhara Bu.				47/1	0 30
Mamdabad O. R.-1		64/2	0 11			47/2	0 35
Sub-Minor		65	1 70				
		66/1	0 50				
		66/2A	0 20			Total . .	23 70
		66/2B	0 05				
		67/1A	0 49			Nurabad	
		67/2	0 20	O. R.-2		47/1	0 20
		68/2A	0 55			Mamdabad	
		68/2B	0 10			53	0 40
		68/3A	0 50			54	2 70
		68/4	0 70			55/1	1 70

Akola :
Dated the 28th August 2018.

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation
Division, Akola.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३२.

अनुसूची—चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून	(१)	(२)	(३)	(४)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.				हे. आर
प्रकटन-३				
क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—				
ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६ व ७ आणि नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, वि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला, खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे;			५१ ४२ ८२ ४१ ४० ४० ४० ८३ ८४ ८४ ८४ ८४ ८४ ८४ ८१ ८१ ८१ ३७ ३८ ४३	१ ५१ १ ५१ १ ३० ० ४६ ३ ३० १ ७२ २ ५१ ० ६० १ ३० ० ६१ ४ ८२ १ १८ ० ५०
या प्रकटनाद्वारे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तिस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.				
अनुसूची				एकूण . . २५ ३२
सिंचन प्रकल्पाचे नाव—वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जिल्हा अकोला.				
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : अहिल्यादेवी पाणी वापर संस्था, मोमीनाबाद, ता. तेल्हारा, जि. अकोला.		डायरेक्ट डि.ओ.आर.-२ आऊटलेट नं. २	७६ ७६ ७६	० ५०
विमोचक क्र. वितरीका/कालवा/मुख्य कालवा/शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार स.न./गट नं. वार क्षेत्र		७७ ७८ ८० ८० ८० ७९ ७९ ९० ९० ९० ९० ८८	० ६० ० ४५ १ ०३ ० ८१ १ २१ १ ०० ० ७० ० ६५ २ ०० ० ६० २ ०० २ ६२
(१)	(२)	(३)	(४)	
		सर्व्हे नं./गट नं.	क्षेत्र	हे. आर
		मोमीनाबाद		
डायरेक्ट डि.ओ.आर.-१	४४			
आऊटलेट-१	४४			
	४४	४ ००		
	४४			
	४४			
	४४			

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		८७	० ५२			९५	७ ४५
		८७					
		८७					
		८७					
		८७					
		८७					
		८७					
		८९	० २०			९७	१ २१
		१०२	१ ४०			९८	० ८२
		१२	१ ३५			९९	२ ६१
		९१	० ०८			९९	
		९२	० ०५			७२	
		१०१	२ ०२			७१	० १६
		१०१	३ ०२			७०	० १६
		१०१	३ ०५			१००	४ ४०
		१०१	१ ५७			१००	
		१०३	० ४९			१००	
		१०३	० ४९			१००	
		१०४	१ २५			१००	
		१०५	० ७३			१००	
		१०५	२ ००			१००	
		१०५	० ०६			७६	
		१००	० २९			७७	० १४
		१००				७८	० ३५
		१००				७९	० २८
		१००				९२	२ ४८
		१००				९१	१ ९५
		१००				८९	० ७२
		१००				६५	० १५
		१००				६६	० ३०
		एकूण	३२ ७४			एकूण	२८ ९५
							सालाबाद
डायरेक्ट डि.ओ.आर. ३		९३	२ ०२	डायरेक्ट डि.ओ.एल. १		५५	१ ३२
आऊटलेट नं. ३		९३		आऊटलेट नं. १		५४	० ८१
		९४	१ १२			५३	० ७९

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		५७	३ ५०	मायनर-१	ओ.आर. १	२२	१ ६८
		५९	० ८१			२२	
		६०	१ ७६			२३	२ २०
		४५	२ ६०			२३	
		४६	० ५२			२३	
		४७	० ४०			२४	३ १६
		४८	० ३०			२४	
		४९	० ५४			२४	
		४४	० ४८			२६	० ३५
		५०	१ ७५			३०	० १५
		४६	१ ९९			३१	० ६०
		५१	१ ००			३३	० ६९
		५२	० ५६			४४	० २५
		५८	० ४०			३४	१ ०२
		७४	० ३२			५०	१ ७०
		७५	० ४५			५०	
		एकूण . .	२० ३०			३५	२ ०२
						३५	
						३६	२ २१
						३७	१ २०
		मोमीनाबाद				४५	१ ९२
		६९	२ ५७			४५	
		६८	१ २४			४५	० ६०
		६७	२ ६४			४६	
		६३	१ ६०			४७	० ६८
		६४	५ ४०			४८	० ५२
		६६	७ २०			४९	३ ९०
		६५	० ७६			४९	
		७०	० ७०			४९	
		७१	० ७०				
		७२	१ १२			एकूण . .	२४ ८५
		७२					
		७३	० ८०			३१	१ २६
		७३		मायनर-२	ओ. टी.	३०	१ ४०
		७३				३२	१ ०७
		७३				३३	० २०
		७३				२७	० ४०
		एकूण . .	२४ ७३			२८	२ ०३
						२९	१ ७६

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		४९	२ ९७			६	४ ६२
		४९				६	
		४९				६	
		४९				७	० ८७
		एकूण . .	११ ०९			एकूण . .	१४ ४१
मायनर-२	ओ.आर. १	१२	४ ८९	मायनर-२	ओ.एल. १	१९	१ २१
		१२				३९	१ ६२
		१२				३९	
		१२				३९	
		१२				३८	१ ४६
		१२				१८	० ७२
		१६	० ५०			३७	६ ०४
		१६				२०	० ८१
		१६				८५	० ८४
		१६				८४	१ ९०
		१६				८४	
		१६				२४	१ ९५
		१६	१ ४६			२२	० २३
		१५				४२	१ ६३
		१४				४३	० ११
		१४				४४	० १८
		१४				एकूण . .	१८ ७०
		१४					
		१४	० ८८	मायनर-२	ओ.एल. २	१६	१० ६५
		१४				१६	
		१३				१६	
		१३				१६	
		१३				१६	
		१३				१६	
		एकूण . .	१५ २७			१६	० १८
मायनर-२	ओ.आर. २	१०	८ ९२			१५	
		१०				१७	० ५१
		१०				१७	० ५०
		१०				१८	३ ५०
		१०				१८	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४) हे. आर.	(१)	(२)	(३)	(४) हे. आर.
		८६]				८७]	
		८६]	३ ००			८७]	
		८६]				८७]	
		८६]				८७]	६ ६०
		८५]				८७]	
		८५]	३ ४२			८७]	
		८५]				८७]	
		९४]				एकूण . .	९६ ३२
		९४]					
		९४]		मायनर-२	ओ. टी.	३	२ २०
		९४]				२५]	
		९४]	३ ९०			२५]	३ ६९
		९४]				२५]	
		९४]				९०७]	
		९४]				९०७]	२ ८२
		९४]				९०७]	
		६]				९०७]	
		६]	२ ७०			९०८]	९ ४५
		६]				९०९]	४ ४३
		९२]				९०९]	
		९२]				९१०]	३ ८९
		९२]				९११]	४ १०
		९२]				९१२]	
		९२]	० ८४			९१२]	
		९२]				९१२]	५ ९६
		९२]				९१२]	
		९२]				९१२]	
		एकूण . .	२९ २०			एकूण . .	२८ ४६
मायनर-२	ओ.एल. ३	४	४ ३९			पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	२९० ३४
		५]					
		५]	३ ४८				
		१०३]					
		१०३]	१ ६५				
		८८	० २०				

चि. वि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.				
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)	
			H. A.				H. A.	
Direct Outlet-2	DOL-2	Mominabad				47	0 68	
		69	2 57			48	0 52	
		68	1 24			49	3 90	
		67	2 64			49		
		63	1 60			49		
		64	5 40					
		66	7 20			Total . .		24 85
		65	0 76					
		70	0 70	OT	31	1 26		
		71	0 70		30	1 40		
		72	1 12		32	1 07		
		72			33	0 20		
		73			27	0 40		
		73			28	2 03		
		73	0 80		29	1 76		
		73			49	2 97		
		73			49			
		73			49			
		73		49				
		Total . .			49			
						Total . .	11 09	
Minor-1	OR-1	22	1 68	OR-1	12	4 89		
		22			12			
		23			12			
		23			12			
		23	2 20		12	0 50		
		23	12					
		24	12					
		24	12					
		24	3 16		12	1 46		
		24	16					
		26	16					
		30	16					
		31	0 60		16	5 46		
		33	0 69		16			
		44	0 25		16			
		34	1 02		16			
		50	1 70		15	1 46		
		50			14			
		35	2 02		14	1 46		
		35			14			
		36	2 21		14		1 46	
		37	1 20		14			
		45	1 92		14			
		45			14			
		46	0 60		14			

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
Minor-2	OR-2	13	0 88			18	
		13	1 21			18	3 50
		13	0 87			18	
						86	
		Total . .	15 27			86	3 00
						86	
		10				86	
		10				85	
		10	8 92			85	3 42
		10				85	
		10				85	
		6				14	
		6	4 62			14	
		6				14	
		7	0 87			14	
						14	
		Total . .	14 41			14	3 90
	OL-1	19	1 21			14	
		39				14	
		39	1 62			14	
		39				14	
		38	1 46			14	
		18	0 72			6	
		37	6 04			6	2 70
		20	0 81			6	
		85	0 84			12	
		84	1 90			12	
		84				12	
		24	1 95			12	
		22	0 23			12	0 84
		42	1 63			12	
		43	0 11			12	
		44	0 18			12	
		Total . .	18 70				
	OL-2	16				Total . .	29 20
		16					
		16					
		16	10 65		OL-3	4	4 39
		16				5	
		16				5	3 48
		16					
		15	0 18			103	1 65
		17	0 51			103	
		17	0 50			88	0 20

SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4) H. A.
		87	6 60
		87	
		87	
		87	
		87	
		87	
		87	
		Total . .	16 32
OT	3	2 20	
	25	3 61	
	25		
	25		
	107	2 82	
	107		
	107		
	107		
	108	1 45	
	109	4 43	
	109		
	110	3 89	
	111	4 10	
	112	5 96	
	112		
	112		
	112		
	112		
	Total . .	28 46	
Total Area of Water Users Association . .		290 34	

Akola :
Dated the 28th August 2018.

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation Division,
Akola.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३४.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, सि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

त्याअर्थी, मी, सि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकावर व भोगवटधारकावर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तिस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव—वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जिल्हा अकोला.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : मारोती पाणी वापर संस्था,
आवार, ता. तेल्हारा, जि. अकोला.

विमोचक क्र.	वितरीका/कालवा/ मुख्य कालवा/ शाखा कालवा	पाणी वापर संस्थेचे गाववार स.नं./गट नं. वार क्षेत्र	सर्व्हे नं./गट नं.	क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(५)

मायनर-४	ओ.आर. ७	४१४	० ७७
		४१४	
		४१४	
		४०४	१ ०४
		४०४	
		४०४	
		४०४	

खेलदळवी

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		४१५	१ ९५	मायनर-४	ओ.आर. ८	३९७	० ६१
		४१६	१ ९९			३९७	
		४१७	१ ३२			४४३	
		४१८]	२ ६५			४४३	
		४१८]				४४३	० ९८
		४२१	२७५			४४३	
		४१२]	२ ३६			४४३	
		४१२]				४४३	
		४१२]				४४३	
		४१२]				४४३	
		४१२]				४४३	
		४१२]				४४३	
		४१२]				४४३	
		४१९]	२ ४३			३९६	२ ५७
		४१९]				३९६	
		४१९]				३९६	
		४१९]				३९६	
		४१९]				३९६	
		४१९]				४४५	
		४२२]	२ ०३			४४५	० ५६
		४२२]				४४५	
		४२२]				४४५	
		४२२]				४४५	
		४२०]	० ७२			४४६	२ ६७
		४२०]				४४६	
		४२०]				४४७	१ ३१
		४२०]				४४८	० ८५
		४२०]				३९१	० ७५
		४४१]	० ४९			३९१	
		४४१]				३९०	० १४
		४४१]				३८९	२ ०२
		४४१]				३८८	१ २१
		४४१]				३८७	१ ७१
		४४१]				३८७	
						३८०	० ९१
		एकूण . .	२० ५०			३८०	
						३८०	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		४४९	० ४२	मायनर-४	ओ.आर. ९	३९४	
		४५०	० २०			३९४	
		४५१	१ ३३			३९४	१ ८९
		४५२	२ १२			३९४	
		४५३	० ७३			३९४	
		३८६	० ३२			३९४	
		१९४				३९२	
		१९४				३९२	१ ४४
		१९४				३९०	१ ४०
		१९४	१ ३७			३८४	
		१९४				३८४	१ ९४
		१९४				३८४	
		१९४				३८५	० ८६
		१९५				३८५	
		१९५				३८६	० ४०
		१९५	१ ४९			३८०	
		१९५				३८०	४ ०६
		१९५				३८०	
		२०६				४४०	० २०
		२०६	० ९०			४४९	० ५५
		२०६					
		२६९	१ ०३			एकूण . .	१२ ७४
		२७०	० ३०				
		२७१		मायनर-४	ओ.आर. १०	२७४	पातुर्डी ० ९०
		२७१	० ३८			२७८	
		२७२				२७८	
		२७२	० १७			२७८	२ ०५
		२७२				२७८	
		३९४				२८२	
		३९४				२८२	१ ६०
		३९४	० ०४			२८२	
		३९४				२८३	
		३९४				२८३	१ २०
		३९४				२८३	
						२८१	
		एकूण . .	२७ ०९			२८१	५ १०
						२८१	
						२८१	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४) हे. आर	(१)	(२)	(३)	(४) हे. आर
		२८०]	१ ९०	मायनर-४	ओ.टी.	२८४	खेलदळवी/पातुर्डा १ ०२
		२८०]				२८६	१ ३६
		२७९	१ २२			२८७	१ ९२
		२७३	० ९४			२८८	० ४५
		२७२]	१ २५			२८९	० ७५
		२७२]				२९०	० ४८
		२७१]	० ५५			२९१	० २१
		२७१]				२९२	० २०
		२७०	० ४५			२९७	० ४०
		२६९	० ६६			२९८	० ४०
		२६८	३ ०५			२९९]	२ २८
		२०७]	२ ४०			२९९]	
		२०७]				३००	१ ६५
		२०८]				२५९	० ३२
		२०८]	३ ७०			२६४]	० ५४
		२०८]				२६४]	
		२०८]				२९५	० ०६
		२६६	१ ५१			२८१]	
		२६५]				२८१]	२ ५०
		२६५]	१ २६			२८१]	
		२६५]				२८१]	
		२६४]	१ २४			३०१]	० ६३
		२६४]				३०१]	
		२०६]	० ५०			३०२]	१ ८९
		२०६]				३०२]	
		२६३]				३०३	० ९०
		२६३]	० ४८			२६३]	
		२६३]				२६३]	६ ७४
		२६३]				२६३]	
		२७५]				२६३]	
		२७५]	१ ५५			२६३]	
		२७५]				२६३]	
		२६७	१ ३७			२६७	१ ७६
						२५८	१ ३४
		एकूण . .	३४ ८८			२६२]	१ २३
						२६२]	

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		२६०	१ १७			४०५	२ ५०
		२६०				४०६	० ८३
		२०८	० २४				
		२०८				एकूण . .	२५ १०
		२०८					
		२०८					
		२९६	० ०८	मायनर-४	ओ.एल. ९	४०४	१ ६०
						४०४	
						४०४	
						४०४	
		एकूण . .	३० ५२			३९९	० ३५
						३९७	० १०
		खेलदळी				३९७	० १०
मायनर-४	ओ.एल. ८	४०३	० ६०			४०३	० ३०
		४०३	० ८०			४०३	० २५
		४०३	० ८०			४०३	० ४०
		४०३	० ५५			४०३	० १०
		४०३	० २०			४०३	० १०
		४०३	० २०			४०३	० १०
		४०५	१ २१			४००	१ १८
		४०५	१ २३			४००	१ १८
		४०६	० ८१			४००	१ १८
		४०६	१ ४०			४०७	२ ८०
		४०६	१ ६२			४०२	२ ८६
		४०७	१ ८०			३९५	० ५०
		४०८	० ४०			३९५	० ६०
		४०८	० ४०			३९५	० ७०
		४०८	० ४०			३९५	३ ०५
		४०८	० २०			३९८	० ८०
		४०८	० १०			३९८	० ९५
		४०८	० १०				
		४०९	० ४५			एकूण . .	१९ १०
		४०९	० ४७	मायनर-४	ओ.एल. १०	३९७	० ३०
		४१०	५ ९१			३९७	० ३५
		४११	२ १२			३९६	१ ०५
		४११				३९६	० २०
		४११				३९६	० ४०
		४११				३९६	० ४०
						३९६	० १०

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		३९४	१ ००				पातुर्डा खुर्द
		३९४	१ ००	मायनर-४	ओ.एल. ११	२७५	१ ५५
		३९४	१ ००			२७५	
		३९४	१ ००			२७५	
		३९४	० ४०			२७६	० ४०
		३९४	० ४०			२७६	० ४०
		३९३	१ २२			२७६	० ४०
		३९३	० ४०			२७६	० ४०
		३९५	० ५०			२७६	० ४०
		३९५	० ३०			२७६	० ३३
		३९५	० ४०			२७७	० ८०
		३९५	० ४०			२७७	० ७१
		३९५	० ४०			२७७	० ८०
		३९०	० ७२			२७८	१ १७
		३९५	० ५०			२७८	० ६०
		३८४	१ ००			२७८	० २७
		३८४	० ६०			२८२	१ ००
		३८४	० ६२			२८२	१ ५०
		३८२	० ४७			२८२	० ३५
		३८२	० १६			२८२	० ३०
		३८२	० १६			२८२	० ४०
		३८२	० १५			२८२	० ३०
		३८२	० ४७			२८४	० ९०
		३८३	२ ३०			२८५	१ ००
		३८३	१ २०			२८५	२ ६९
		३८३	० ५५			२८५	१ ००
		३८३	० ७०			२८६	१ ९०
		३८३	० ५०			२८७	१ ००
		३८१	१ ००			२८८	० ८०
		३८१	१ ००			२८८	० ७०
		३९२	० १०			२८८	० ८०
		३९२	० १०			२८८	० २०
		३८०	० ०४			२८९	० ७५
		३८०	० ०५			२९०	० ७०
		३८०	० १०			२९०	० ७०
						२९०	० ७०
						२८३	१ ००
		एकूण	२३ ७१				

अनुसूची—चालू				अनुसूची—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
		२९१	० ४०			४४९	० ४८
		२९१	० ४०			४५०	० ४८
		२९२	० ४०			४४८	० ५३
		२९३	१ ०८			४४७	० २८
		२९४	० ७०			४०४	० ६३
		२९४	० ४५			४०४	
		२९५	० २०			४०४	
		२९५	० २०			४०४	
		२९६	० ५०			३९७	० ४९
						३९७	
		एकूण . .	३१ २५			४४४	२ ६३
						४४४	
						४४४	
		खेलदळी					
मायनर-४	ओ.एल. १	३९९	० ३६				
एस.एम. ३		३९८	१ ८७			एकूण . .	२१ २७
		३९८					
		४१९	५ ५७			पातुर्डा/खेलदळी	
		४१९		ओ.टी.		१८४	० ४०
		४१९				१८९	० ९५
		४१९				१८९	
		४१९				१९०	३ ७५
		४१९				१९०	
		४४३	५ ७०			१९०	
		४४३				१९०	१ २०
		४४३				१९०	
		४४३				१९०	
		४४३				१९२	० ७३
		४४३				१९३	
		४४३				१९४	३ ३९
		४४३				१९४	
		४४३				१९४	
		४४३				१९४	
		४४३				१९४	
		४४५	२ २५			१९४	० ६८
		४४५				१९४	
		४४५				१९५	
		४४५				१९५	
		४४५				१९५	

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४) हे. आर
		१९७	
		१९७	२ ३०
		१९७	
		४२०	
		४२०	
		४२०	४ ३५
		४२०	
		४२०	
		४४२	१ ७९
		४४३	
		४४३	२ ६२
		४४३	
		४४४	
		४४४	
		४४४	
		४४४	३ २९
		४४४	
		४४४	
		४४४	
		४४४	
		४४५	
		४४५	
		४४५	१ ५२
		४४५	
		४४५	
		४४५	
		एकूण . .	२६ ९७
		पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .	२७३ १३

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३५.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water Users Association (WUA's) on hydraulic basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, The Executive Engineer, Akola Irrigation Division Akola hereby delineate Areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahasil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places;

Now, Therefore, I C. V. Wakode, The Executive Engineer, Akola Irrigation Division Akola also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individuals holder or occupier of such land and that system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof may within thirty days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of Irrigation Project :- Wan Project,
Ta. Telhara, Dist. Akola

Name of WUAs—Maroti WUA AWAR

Off take Number(s)	Distributory/ Branch/Canal/ Main Canal	Village wise Survey No./ Gut No. wise Area
-----------------------	--	---

(1)	(2)	Survey No./ Gut No.	Area H.A.
-----	-----	------------------------	--------------

Minor-4	OR-7	414	
		414	0 77
		414	
		404	
		404	1 04
		404	
		404	

चि. वि. वाकोडे,

कार्यकारी अभियंता,

अकोला पाटबंधारे विभाग,

अकोला.

अकोला :

दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4) H. A.	(1)	(2)	(3)	(4) H. A.
		415	1 95			443	
		416	1 99			443	
		417	1 32			443	
		418	2 65			443	
		421	275			443	0 98
		412				443	
		412				443	
		412				443	
		412	2 36			443	
		412				443	
		412				396	
		412				396	
		419				396	2 57
		419				396	
		419				396	
		419	2 43			445	
		419				445	
		419				445	0 56
		419				445	
		422				445	
		422	2 03			446	2 67
		422				446	
		422				447	1 31
		420				448	0 85
		420				391	
		420				391	0 75
		420	0 72			390	0 14
		420				389	2 02
		420				388	1 21
		441				387	
		441				387	1 71
		441	0 49			380	
		441				380	0 91
		441				380	
		441				449	0 42
						450	0 20
		Total . .	20 50			451	1 33
						452	2 12
Minor-4	OR-8	397				453	0 73
		397	0 61			386	0 32

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		194				384	
		194				384	1 94
		194				384	
		194	1 37			385	0 86
		194				385	
		194				386	0 40
		194				380	
		195				380	4 06
		195				380	
		195	1 49			440	0 20
		195				449	0 55
		195					
		206				Total . .	12 74
		206	0 90				
		206		Minor-4	OR-10	Paturda	
		269	1 03			274	0 90
		270	0 30			278	
		271	0 38			278	2 05
		271				278	
		272	0 17			282	
		272				282	1 60
		394				282	
		394				283	
		394	0 04			283	1 20
		394				283	
		394				281	
		394				281	5 10
		394				281	
		Total . .	27 09			280	1 90
Minor-4	OR-9	394				280	
		394				279	1 22
		394	1 89			273	0 94
		394				272	1 25
		394				272	
		394				271	0 55
		394				271	
		392	1 44			270	0 45
		392				269	0 66
		390	1 40			268	3 05
						207	2 40
						207	

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		208]				281]	
		208]	3 70			281]	2 50
		208]				281]	
		208]				281]	
		266]	1 51			301]	0 63
		265]				301]	
		265]	1 26			302]	1 89
		265]				302]	
		264]				303]	0 90
		264]	1 24			263]	
		206]				263]	
		206]	0 50			263]	6 74
		263]				263]	
		263]	0 48			263]	
		263]				263]	
		263]				267]	1 76
		275]				258]	1 34
		275]	1 55			262]	1 23
		275]				262]	
		267]	1 37			260]	1 17
						260]	
		Total . .	34 88			208]	
						208]	0 24
		Paturda/Kheldalvi				208]	
OT		284]	1 02			208]	
		286]	1 36			296]	0 08
		287]	1 92				
		288]	0 45			Total . .	30 52
		289]	0 75				
		290]	0 48				
		291]	0 21	Minor-4	OL-8		
		292]	0 20			403]	0 60
		297]	0 40			403]	0 80
		298]	0 40			403]	0 80
		299]				403]	0 55
		299]	2 28			403]	0 20
		300]	1 65			403]	0 20
		259]	0 32			405]	1 21
		264]				405]	1 23
		264]	0 54			406]	0 81
		264]				406]	1 40
		295]	0 06				

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		406	1 62			398	0 80
		407	1 80			398	0 95
		408	0 40				
		408	0 40			Total . .	19 10
		408	0 40				
		408	0 20				
		408	0 10	OL-10	397		0 30
		408	0 10		397		0 35
		409	0 45		396		1 05
		409	0 47		396		0 20
		410	5 91		396		0 40
		411			396		0 40
		411			396		0 10
		411	2 12		394		1 00
		411			394		1 00
		405	2 50		394		1 00
		406	0 83		394		1 00
					394		0 40
		Total . .	25 10		394		0 40
					393		1 22
OL-9		404			393		0 40
		404			395		0 50
		404	1 60		395		0 30
		404			395		0 40
		399	0 35		395		0 40
		397	0 10		395		0 40
		397	0 10		390		0 72
		403	0 30		395		0 50
		403	0 25		384		1 00
		403	0 40		384		0 60
		403	0 10		384		0 62
		403	0 10		382		0 47
		400	1 18		382		0 16
		400	1 18		382		0 16
		400	1 18		382		0 15
		407	2 80		382		0 47
		402	2 86		383		2 30
		395	0 50		383		1 20
		395	0 60		383		0 55
		395	0 70		383		0 70
		395	3 05		383		0 50

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		381	1 00			288	0 80
		381	1 00			288	0 20
		392	0 10			289	0 75
		392	0 10			290	0 70
		380	0 04			290	0 70
		380	0 05			290	0 70
		380	0 10			283	1 00
						291	0 40
		Total . .	23 71			291	0 40
						292	0 40
						293	1 08
		Paturda/Kheldalvi				294	0 70
"Minor-4	OL-11	275	1 55			294	0 45
		275				295	0 20
		275				295	0 20
		276	0 40			296	0 50
		276	0 40				
		276	0 40			Total . .	31 25
		276	0 40				
		276	0 40				
		276	0 33				
		277	0 80	Minor-4 SM-3	OL-1	Kheldalvi	
		277	0 71			399	0 36
		277	0 80			398	1 87
		278	1 17			398	
		278	0 60			419	5 57
		278	0 27			419	
		282	1 00			419	
		282	1 50			419	
		282	0 35			419	
		282	0 30			443	5 70
		282	0 40			443	
		282	0 30			443	
		284	0 90			443	
		285	1 00			443	
		285	2 69			443	
		285	1 00			443	
		286	1 90			443	
		287	1 00			443	
		288	0 80			443	
		288	0 70			443	

SCHEDULE-Contd.				SCHEDULE-Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
		445]				195]	
		445]				195]	0 68
		445]	2 25			195]	
		445]				195]	
		445]				197]	
		445]				197]	2 30
		449]	0 48			197]	
		450]	0 48			420]	
		448]	0 53			420]	
		447]	0 28			420]	4 35
		404]				420]	
		404]	0 63			420]	
		404]				442]	1 79
		404]				443]	
		397]	0 49			443]	2 62
		397]				443]	
		444]				444]	
		444]	2 63			444]	
		444]				444]	
		Total . .	21 27			444]	3 29
						444]	
		Paturda/Kheldalvi				444]	
		184]	0 40			444]	
		189]	0 95			445]	
		189]				445]	
		190]				445]	1 52
		190]	3 75			445]	
		190]				445]	
		190]				445]	
		192]	1 20			Total . .	26 97
		193]	0 73				
		194]				Total of Water Users Association . .	273 13
		194]					
		194]					
		194]	3 39				
		194]					
		194]					
		194]					
		194]					
		194]					

Akola :
Dated the 28th August, 2018.

C. V. WAKODE,
Executive Engineer,
Akola Irrigation
Division, Akola.

भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १४३६.

अनुसूची- चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

(१)

(२)

(३)

(४)

हे. आर

प्रकटन-३

क्रमांक ५७६४-तांशा-४-अधिसूचना-३-२०१८.-

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रति, जमिनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

त्याअर्थी, मी, वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकावर व भोगवटधारकावर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकरण राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांचे आत अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला यांच्या कार्यालयात अपील करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव : वान प्रकल्प, ता. तेल्हारा, जि. अकोला

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : कामधेनु पाणी वापर संस्था मर्यादित
कोठा, ता. तेल्हारा, जि. अकोला

एकूण . . २५ १८

सौंदळा

विमोचक क्र. वितरीका/कालवा/ पाणी वापर संस्थेचे गाववार,
मुख्य कालवा/शाखा स. नं./गट नं. वार क्षेत्र
कालवा सर्व्हे नं./गट नं. क्षेत्र
(१) (२) (३) (४)
हे. आर

उजवा-२

९६ ३ २०

९४ १ ७०

९७ ० ३०

१०४ १ २०

सोनवाडी

९२ ० ९०

९१ २ ४०

९० ० ८०

८९ २ ००

८८ १ ५०

८७ २ ४०

१०३ ० १५

१०५ ० १३

एकूण . . १६ ६८

डावा-१ तेल्हारा वितरीका ११६ १ २०
हिंमणी लघुपाट ११७ ० १०
क्र. १ ११८ ३ ००
९६ ० १८
९५ ३ ००

एकूण . . ७ ४८

उजवा-१ ९६ ० २९
९७ २ ००

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
			सोनवाडी			४४	२ ००
डावा-२		९४	१ ५०		४३		१ २५
		९३	१ ३१		२३		० २१
		९२	३ २०		२४		० २३
		९१	२ ९०		२५		० १३
		८९	१ ००		२६		० २०
		८८	० ५६		२७		१ २०
		८७	० ७०		२८		१ २०
		१०४	० १२		२२		० २१
					३९		० ७०
		एकूण . .	११ २९		एकूण . .		९ ५३
			सौंदळ				
डावा-१	तेल्हारा वितरीका	११६	० ४५	उजवा-३	४६		४ ००
		११५	६ ००		४८		२ ५०
		११७	० १६		५३		० २०
		१००	० २०		५२		० ९०
		१०१	० ८६		५५		३ ००
		१०२	० ४१		५६		० ८०
		१०६	० ४१		५७		१ ५०
		१०७	० ३५		५८		० ८०
		१०८	० ०४		५९		० ८०
		११४	५ २०		६०		१ १६
		१०५	१ ३२		६१		१ २१
					६२		१ ४०
		एकूण . .	१५ ४०		६३		० ६१
			सोनवाडी		६४		१ ८०
डावा-२	तेल्हारा वितरीका	११४	३ ००		६५		१ १३
		११२	६ ००		६६		० ९१
		११३	१ ३०		६७		० ८२
		१११	१ ०६		६८		१ ००
		११०	० १८		६९		२ ७०
		१०९	० ०२		७०		२ २०
		१०७	० ५७		७१		२ ६०
		९०	२ २०		७२		२ ००
					७३		० १०
		एकूण . .	१४ ३३		३५		० ०४
			हिंगणी खु.		४२		२ २६
डावा-३	तेल्हारा वितरीका	४६	० २०		३६		० ०४
		४५	२ ००		एकूण . .		३६ ४८

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
डावा-४		२२	० २०			९२	१ २०
		२३	० २०			९३	२ १०
		२४	० २०			९४	१ ७०
		२५	० २७			९५	३ ००
		२६	० २०			१०५	० ०६
		४२	० ४०			१०६	० ९०
		४१	० ३९			१०७	१ १०
		४०	१ ०५			१०८	२ ५०
		३९	१ ००			१०९	२ ५०
		३८	१ ७०				
		३७	० ३४				
		३३	२ ००			एकूण . .	२७ ०३
		३५	१ ४०				
		३२	२ २०				
		३०	० ५०				
		७३	० ९०				
		एकूण . .	१२ ९५				
डावा-५		३४	१ ८७			७८	० ४०
		३५	० ७०			७९	० २९
		७३	१ ७५			८०	० ४१
		७४	१ ००			९६	० ४१
		७६	० ५४			९७	२ ००
		७९	१ ५०			९८	२ ००
		८०	१ ३०			९९	० ३४
		८२	२ ८५			१०१	० ३०
		८३	० ७५			१०२	० १०
		३७	० १५			१००	० २०
		३६	० ७०			१०३	० ०७
						२१८	५ ००
						२१९	० ८०
						२२०	१ ६२
						२२१	१ ००
						२२२	१ ६०
		एकूण . .	१३ ११				
उजवा-४		८३	३ २०			एकूण . .	१५ ५४
		८४	१ ०३				
		८५	० ८४			एकूण पाणी वापर संस्थेचे क्षेत्र . .	२०५ ००
		८६	० ९०				
		८७	० ५०				
		८८	२ १०				
		८९	१ ३०				
		९०	१ २०				
		९१	० ९०				

अकोला :
दिनांक २८ ऑगस्ट २०१८.

चि. वि. वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला पाटबंधारे विभाग,
अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३७.

SCHEDULE — Contd.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 5764-TB-4-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water Users Associations (WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola. hereby, delineate the Area of Operation of the following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or Occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

Now, therefore I, C. V. Wakode, Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may, within thirty days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola.

SCHEDULE

Name of Irrigation Project : Wan Project,
Tq. Telhara, Distt. Akola

Name of the Water User Association-Kamdhenu
WUA Ltd., Kotha, Tq. Telhara, District Akola

Offtake Number (s)	Distributory/ Branch Canal/ Main Canal	Villagewise Survey No./Gat No. wise Area	
(1)	(2)	Survey No./ Gut No.	(4) H. A.
		Sonwadi	
OL-1	Telhara Distri-	116	1 20
	butory/Hingani	117	0 10
	Minor 1	118	3 00
		96	0 18
		95	3 00
		Total . .	7 48

(1)	(2)	(3)	(4) H. A.
OR-1		96	0 29
		97	2 00
		94	0 60
		98	1 22
		99	1 62
		100	0 71
		101	0 80
		102	0 40
		103	0 75
		104	0 83
		105	2 00
		91	0 19
		92	0 02
		108	1 20
		109	2 08
		110	1 00
		90	0 15
		111	0 15
		115	0 70
		116	1 50
		117	4 50
		118	2 30
		107	0 17

Total . . 25 18

Saundala

OR-2	96	3 20
	94	1 70
	97	0 30
	104	1 20
	92	0 90
	91	2 40
	90	0 80
	89	2 00
	88	1 50
	87	2 40
	103	0 15
	105	0 13
	Total . .	16 68

SCHEDULE — <i>Contd.</i>				SCHEDULE — <i>Contd.</i>			
(1)	(2)	(3)	(4) H. A.	(1)	(2)	(3)	(4) H. A.
		Sonwadi				Hingani	
OL-2		94	1 50	OL-3		46	0 20
		93	1 31			45	2 00
		92	3 20			44	2 00
		91	2 90			43	1 25
		89	1 00			23	0 21
		88	0 56			24	0 23
		87	0 70			25	0 13
		104	0 12			26	0 20
			-----			27	1 20
		Total . .	11 29			28	1 20
			-----			22	0 21
						39	0 70
		Saundala				Total . .	9 53
OL-1	Telhara	116	0 45				-----
	Distributory	115	6 00	OR-2		46	4 00
		117	0 16			48	2 50
		100	0 20			53	0 20
		101	0 86			52	0 90
		102	0 41			55	3 00
		106	0 41			56	0 80
		107	0 35			57	1 50
		108	0 04			58	0 80
		114	5 20			59	0 80
		105	1 32			60	1 16
			-----			61	1 21
		Total . .	15 40			62	1 40
			-----			63	0 61
		Sonwadi				64	1 80
OL-2		114	3 00			65	1 13
		112	6 00			66	0 91
		113	1 30			67	0 82
		111	1 06			68	1 00
		110	0 18			69	2 70
		109	0 02			70	2 20
		107	0 57			71	2 60
		90	2 20			72	2 00
			-----			73	0 10
		Total . .	14 33			35	0 04
			-----			42	2 26
						36	0 04
						Total . .	36 48
			-----				-----

SCHEDULE — Contd.				SCHEDULE — Contd.			
(1)	(2)	(3)	(4) H. A.	(1)	(2)	(3)	(4) H. A.
OL-4		22	0 20			90	1 20
		23	0 20			91	0 90
		24	0 20			92	1 20
		25	0 27			93	2 10
		26	0 20			94	1 70
		42	0 40			95	3 00
		41	0 39			105	0 06
		40	1 05			106	0 90
		39	1 00			107	1 10
		38	1 70			108	2 50
		37	0 34			109	2 50
		33	2 00				-----
		35	1 40			Total . .	27 03
		32	2 20				-----
		30	0 50	OL-6		78	0 40
		73	0 90			79	0 29
			-----			80	0 41
		Total . .	12 95			96	0 41
			-----			97	2 00
OL-5		34	1 87			98	2 00
		35	0 70			99	0 34
		73	1 75			101	0 30
		74	1 00			102	0 10
		76	0 54			100	0 20
		79	1 50			103	0 07
		80	1 30			218	5 00
		82	2 85			219	0 80
		83	0 75			220	1 62
		37	0 15			221	1 00
		36	0 70			222	1 60
			-----				-----
		Total . .	13 11			Total . .	15 54
			-----				-----
OR-4		83	3 20	Total Area of Water Users . .			205 00
		84	1 03	Association			-----
		85	0 84				
		86	0 90				
		87	0 50				
		88	2 10				
		89	1 30				
				Akola :		C. V. WAKODE,	
				Dated the 28 th August 2018.		Executive Engineer,	
						Akola Irrigation Division,	
						Akola.	

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३८.

अनुसूची-चालू

कार्यकारी अभियंता, यांजकडून
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
२००५.—

अधिसूचना-३

क्र. ४१९७-तां-४-पाणीवापर संस्था-अधिसूचना-३-२०१८.—

ज्याअर्थी पाणी वापर संस्थांची कार्यक्षेत्र निश्चिती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलमे ५, ६, ७ अन्वये जलशास्त्रीय तत्वावर आधारून प्रशासनिक सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, रा. अ. पाटील, कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र. १, अमरावती या अधिसूचनेद्वारे पवनी (संग्राहक), ल.पा. योजना, ता. वरुड, जि. अमरावतीचे खाली नमूद केलेल्या पाणी वापर संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित करित आहे. आणि असे निर्देशित करित आहे की, पाणी वापर संस्थेचे अद्यावत व प्रमाणित नकाशे आणि लाभधारक आणि/किंवा भोगवटधारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, जलसंपदा शाखा, उपविभाग, विभाग यांची कार्यालये तसेच अन्य महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात.

त्याअर्थी, मी, रा. अ. पाटील, कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र. १, अमरावती असेही घोषित करित आहे की, समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकाला किंवा भोगवटधारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन याखाली येणा-या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थांमार्फत संग्राहक तलावातून लाभार्थीनी स्वखर्चाने पाणी पुरवठा करून घेणेबाबत संमती दिलेली असल्याने बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांचे आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव :- पवनी (संग्राहक) ल.पा. योजना, तालुका वरुड, जि. अमरावती

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता (प्रस्तावित) :- श्री यशवंत बाबा पाणी वापर संस्था, पवनी, तालुका वरुड, जि. अमरावती
विमोचक गाव निहाय सर्व्हे नंबर/गट नंबर व क्षेत्र पाणी वापर

संस्थेचे एकूण

	गट नंबर	क्षेत्र	क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
		पवनी	
संग्राहक	१	३ ०६	२ ४५
तलाव	३	१ ६०	१ २८
(लाभधारकाने	४	१ ५२	१ २२
उपश्याद्वारे	५	३ ५८	२ ८६
स्वखर्चाने)	६	१ ७३	१ ३८

(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
	७	१ ३७	१ १०
	८	० ८१	० ६५
	९	० ७७	० ६२
	१०	१ ४४	१ १५
	११	० ५७	० ४६
	१२	१ ०३	० ८२
	१३	१ ०३	० ८२
	१४	३ ०४	२ ४३
	१५	५ २१	४ १७
	१६	५ २१	४ १७
	१७	० ८१	० ६५
	१८	३ ३९	२ ७१
	१९	५ ४९	४ ३९
	२०	१ ४३	१ १४
	२१	१ ६८	१ ३४
	२२	२ १२	१ ७०
	२४	१ २२	० ९८
	२५	१ ५०	१ २०
	२६	२ ०२	१ ६२
	२७	३ ७४	२ ९९
	२८	४ २०	३ ३६
	२९	४ ४३	३ ५४
	३१	० ५३	० ४२
	३२	० ५९	० ४७
	३३	१ ३४	१ ०७
	३४	० ६६	० ५३
	३५	१ ८४	१ ४७
	३६	१ ८५	१ ४८
	९२	१ ९२	१ ५४
	९३	० ८१	० ६५
	९६	० २३	० १८
	९७	० ५५	० ४४
	९८	० २९	० २३
	९९	० २६	० २१
	१००	० ३२	० २६
	१०२	३ ४६	२ ७७
	१०३	१ ७४	१ ३९
	१०४	१ ७३	१ ३८
	१०५	४ १०	३ २८
	४७०	० ४३	० ३४

अनुसूची-चालू				अनुसूची-चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर				हे. आर
						मोरचुंद	
६९	० ६१	० ४९					
७०	१ ९७	१ ५८		७८	११ १२	८ ९०	
७१	० ८१	० ६५		८०	१ ६६	१ ३३	
७२	० ४९	० ३९		८१	२ ०७	१ ६६	
७३	० ४६	० ३७		८२	२ १४	१ ७१	
७४	१ ५२	१ २२		८३	२ ०२	१ ६२	
७५	२ ७७	२ २२		८४	२ ०६	१ ६५	
७६	२ ४१	१ ९३		८५	० ९८	० ७८	
७९	१ ८८	१ ५०		८६	१ ०२	० ८२	
१०५	१ ३५	१ ०८		८७	१ ०१	० ८१	
१०४	१ ३७	१ १०		८८	१ ११	० ८९	
१०३	१ ३६	१ ०९		८९	१ ८८	१ ५०	
११०	० ७५	० ६०		९०	० ८३	० ६६	
११५	१ ५६	१ २५		९१	९ ३१	७ ४५	
११६	० ८१	० ६५		९२	६ ४२	५ १४	
				९३	२ ४४	१ ९५	
			खानापुर	९४	० ९६	० ७७	
६३	३ २९	२ ६३		९५	० ८९	० ७१	
६४	२ ६८	२ १४		९६	० ८३	० ६६	
६५/१	० ९८	० ७८		९७	० ८१	० ६५	
६६	२ १८	१ ७४		९८	१ ४४	१ १५	
६७	० ७८	० ६२		९९	१ ८२	१ ४६	
७१	१ ००	० ८०		१००	६ ९१	५ ५३	
८६	४ ३७	३ ५०		१०१	२ ५५	२ ०४	
७२	२ २६	१ ८१		१०२	२ ९५	२ ३६	
७३	२ ४९	१ ९९		१०५	१ ३५	१ ०८	
७४	१ २०	० ९६		१०६	४ २६	३ ४१	
७५	२ ५०	२ ००		१०७	५ ४९	४ ३९	
७६	२ ०३	१ ६२		११७	० ८१	० ६५	
७७	१ ८५	१ ४८		११८	० ८१	० ६५	
७८	१ ०६	० ८५		११९	१ ६१	१ २९	
५३	१ ६२	१ ३०		२५	० ८२	० ६६	
३४	४ ००	३ २०		२६	१ २६	१ ०१	
३९	२ २२	१ ७८		२७	१ २५	१ ००	
७९	५ ८४	४ ६७		२९	० ५३	० ४२	
				३१	३ २४	२ ५९	
				३२	२ ८३	२ २६	
				३३	१ १९	० ९५	
एकूण . .	९२ ८९	७४ ३१		३४	३ २९	२ ६३	

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)
			हे. आर
	३५	० ८२	० ६६
	३६	० ४१	० ३३
	१३१	० ६०	० ४८
	१३२	१ ८३	१ ४६
	१३०	२ ८२	२ २६
	१२९	४ ०४	३ २३
	१२०	६ ००	४ ८०
	१२१	३ ५४	२ ८३
	१२२	२ ४०	१ ९२
	१२३	० ३०	० २४
	५०	३ ८५	३ ०८
	५४	१ ४९	१ १९
	५६	० ९६	० ७७
	५७	१ १४	० ९१
	६०	० ४९	० ३९
	६१	० २९	० २३
	६२	२ ०२	१ ६२
	एकूण . .	२१४ २८	१७१ ४९

गावनिहाय गोषवारा

अ. क्र.	पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता (प्रस्तावित)	विमोचक	मौजा	गाव निहाय सर्व्हे नंबर/ गट नंबर व क्षेत्र (GCA)	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र (CCA)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				हे. आर	हे. आर
१	श्री. यशवंत	संग्राहक तलाव	पवनी	१३१ ४५	१०५ १५
२	बाबा पाणी	(लाभधारकाने)	चिंचरगव्हाण	९ १६	७ ३३
३	वापर संस्था,	उपश्याद्वारे	खानापूर	९२ ८९	७४ ३१
४	पवनी,	स्वखर्चाने)	मोरचुंद	२१४ २८	१७१ ४९
	ता. वरुड, जि. अमरावती				
	पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . .			४४७ ७८	३५८ २८

रा. अ. पाटील,

कार्यकारी अभियंता,

अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र. १,
अमरावती.

अमरावती :

दिनांक १० सप्टेंबर २०१८.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४३९.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification-III

No. 4197-T-4-WUA-Notification-3-2018.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUAs) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of MMISF Act, 2005. I, R. A. Patil, Executive Engineer Amravati Project Construction Division No. 1, Amravati hereby Pawani (Storage), M. I. Project, Taluka Warud, District Amravati delineate Areas of Operation of following WUAs and direct that, the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers or said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, R. A. Patil, Executive Engineer, Amravati Project Construction Division No. 1, Amravati, also hereby declare that, beneficiaries should lift water with his own cost, no water should be supplied by the Appropriate Authority to an individual holders or occupiers if such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification or part thereof, may within 30 days from the date of publication of this notification in the *Official Gazette* file an appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE

Name of Project :-Pawani (Storage)

M. I. project, Tq.-Warud, District Amravati.

Name of WUAs :-Shri Yashwant Baba Water User Association Pawani, Tq.-Warud, District Amravati.

Outlet	Village wise Survey No.	Total area Of
	Survey No.	WUA in
	Area (GCA)	(CCA)
(1)	(2)	(3)
	H. A.	H. A.
	Pawani	
Storage Tank	1	3 06
(Benificiaries	3	1 60
Should lift	4	1 52
water with	5	3 58
his own cost)	6	1 73
		2 45
		1 28
		1 22
		2 86
		1 38

SCHEDULE—Contd.				SCHEDULE—Contd.			
(1)	(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)
			H. A.				H. A.
	7	1 37	1 10		512	6 84	5 47
	8	0 81	0 65		95	1 43	1 14
	9	0 77	0 62		481	2 31	1 85
	10	1 44	1 15		496	3 96	3 17
	11	0 57	0 46		501	1 63	1 30
	12	1 03	0 82		504	1 38	1 10
	13	1 03	0 82		497	3 36	2 69
	14	3 04	2 43		505	1 89	1 51
	15	5 21	4 17		495	0 58	0 46
	16	5 21	4 17		469	1 56	1 25
	17	0 81	0 65				
	18	3 39	2 71		Total . .	131 45	105 15
	19	5 49	4 39				
	20	1 43	1 14			Chicharagavan	
	21	1 68	1 34		231	7 54	6 03
	22	2 12	1 70		233	0 77	0 62
	24	1 22	0 98		234	0 85	0 68
	25	1 50	1 20				
	26	2 02	1 62		Total . .	9 16	7 33
	27	3 74	2 99				
	28	4 20	3 36			Khanapur	
	29	4 43	3 54		40	3 17	2 54
	31	0 53	0 42		41	5 42	4 34
	32	0 59	0 47		42	6 51	5 21
	33	1 34	1 07		43	1 05	0 84
	34	0 66	0 53		44	1 75	1 40
	35	1 84	1 47		45	2 81	2 25
	36	1 85	1 48		46	0 81	0 65
	92	1 92	1 54		57	0 81	0 65
	93	0 81	0 65		58	0 81	0 65
	96	0 23	0 18		59	1 80	1 44
	97	0 55	0 44		60	1 70	1 36
	98	0 29	0 23		61	0 83	0 66
	99	0 26	0 21		62	12 19	9 75
	100	0 32	0 26		68	3 86	3 09
	102	3 46	2 77		69	3 48	2 78
	103	1 74	1 39		70	3 54	2 83
	104	1 73	1 38		63	3 29	2 63
	105	4 10	3 28		64	2 68	2 14
	470	0 43	0 34		65/1	0 98	0 78
	471	0 52	0 42		66	2 18	1 74
	472	1 17	0 94		67	0 78	0 62
	473	2 88	2 30		71	1 00	0 80
	474	2 32	1 86		86	4 37	3 50
	475	0 54	0 43		72	2 26	1 81
	476	3 68	2 94		73	2 49	1 99
	477	2 57	2 06		74	1 20	0 96
	478	2 84	2 27		75	2 50	2 00
	479	0 81	0 65		76	2 03	1 62
	480	1 22	0 98		77	1 85	1 48
	510	1 31	1 05		78	1 06	0 85

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
	53	1 62	1 30
	34	4 00	3 20
	39	2 22	1 78
	79	5 84	4 67
		-----	-----
	Total . .	92 89	74 31
		-----	-----
		Morchud	
	78	11 12	8 90
	80	1 66	1 33
	81	2 07	1 66
	82	2 14	1 71
	83	2 02	1 62
	84	2 06	1 65
	85	0 98	0 78
	86	1 02	0 82
	87	1 01	0 81
	88	1 11	0 89
	89	1 88	1 50
	90	0 83	0 66
	91	9 31	7 45
	92	6 42	5 14
	93	2 44	1 95
	94	0 96	0 77
	95	0 89	0 71
	96	0 83	0 66
	97	0 81	0 65
	98	1 44	1 15
	99	1 82	1 46
	100	6 91	5 53
	101	2 55	2 04
	102	2 95	2 36
	105	1 35	1 08
	106	4 26	3 41
	107	5 49	4 39
	108	0 36	0 29
	109	0 77	0 62
	111	2 62	2 10
	112	3 04	2 43
	113	2 17	1 74
	114	3 25	2 60
	59	4 11	3 29
	30	1 08	0 86
	24	5 75	4 60
	28	3 90	3 12
	48	2 98	2 38
	44	1 21	0 97
	43	1 62	1 30
	42	1 63	1 30
	41	1 66	1 33
	40	1 66	1 33
	49	0 80	0 64
	37	4 00	3 20
	38	4 45	3 56
	39	4 23	3 38
	46	2 15	1 72

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
			H. A.
	45	1 82	1 46
	47	1 46	1 17
	58	3 07	2 46
	55	0 32	0 26
	64	1 06	0 85
	63	1 23	0 98
	65	1 11	0 89
	66	0 56	0 45
	67	2 41	1 93
	68	0 71	0 57
	69	0 61	0 49
	70	1 97	1 58
	71	0 81	0 65
	72	0 49	0 39
	73	0 46	0 37
	74	1 52	1 22
	75	2 77	2 22
	76	2 41	1 93
	79	1 88	1 50
	105	1 35	1 08
	104	1 37	1 10
	103	1 36	1 09
	110	0 75	0 60
	115	1 56	1 25
	116	0 81	0 65
	117	0 81	0 65
	118	0 81	0 65
	119	1 61	1 29
	25	0 82	0 66
	26	1 26	1 01
	27	1 25	1 00
	29	0 53	0 42
	31	3 24	2 59
	32	2 83	2 26
	33	1 19	0 95
	34	3 29	2 63
	35	0 82	0 66
	36	0 41	0 33
	131	0 60	0 48
	132	1 82	1 46
	130	2 82	2 26
	129	4 04	3 23
	120	6 00	4 80
	121	3 54	2 83
	122	2 40	1 92
	123	0 30	0 24
	50	3 81	3 05
	54	1 54	1 23
	56	0 96	0 77
	57	1 14	0 91
	60	0 49	0 39
	61	0 29	0 23
	62	2 02	1 62
		-----	-----
	Total . .	214 28	171 50
		-----	-----

VILLAGEWISE ABSTRACT

S. No.	Name of Water user Association (Proposed)	Outlet	Mouja	Total area of WUA in (CCA)	
(1)	(2)	(3)	(4)	Area (CCA)	(CCA)
				H.A.	H.A.
1	Shri Yashwant Baba Water	Storage Tank	Pawani	131 45	105 15
2	User Association, Pawani,	(Benificiaries	Chicharagvan	9 16	7 33
3	Tq. Warud, Distt. Amravati	should lift	Khanapur	92 89	74 31
4		water with his	Morchud	214 28	171 50
Total Area of WUA . .				447 78	358 29

Amravati :
Dated the 10th September 2018.

R. A. PATIL,
Executive Engineer,
Amravati Project Costruction Division No.1,
Amravati.